




महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

Maharashtra Electricity Regulatory Commission

वार्षिक लेखा अहवाल
२०१३-२०१४

Annual Accounts Report
2013-2014



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

मुंबई

वार्षिक लेखे
सन २०१३-१४

नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल	१-२
ताळेबंद	३
उत्पन्न व खर्च लेखा	४
ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची	५-१३
आय-व्यय पत्रक	१४-१६
लेखाविषयक टिप्पण्या	१७-१८

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वर्षाच्या लेख्यांवरील भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा स्वतंत्र लेखापरीक्षण अहवाल

आम्ही विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०४ (२) खाली महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (आयोग) दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वर्षाच्या सोबत जोडलेल्या ताळेबंदाचे व त्या दिवशी संपलेल्या वर्षाच्या उत्पन्न व खर्च लेख्याचे, लेखापरीक्षण केले आहे. आर्थिक विवरणपत्रे, ही आयोगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी या आर्थिक विवरणपत्रांच्या संदर्भात लेखापरीक्षणावर आधारित आमचे मत व्यक्त करण्याची आहे.

या स्वतंत्र लेखापरीक्षण अहवालात, केवळ लेख्यांचे वर्गीकरण, उत्तम लेखा प्रथांचे पालन, लेखा मानके आणि प्रकट करण्याचे निकष इ. बाबींच्या घेण्यात आलेल्या लेखा प्रणालीवर भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांचे अभिप्राय समाविष्ट आहेत. आर्थिक व्यवहारात कायदे, नियम आणि विनियम (औचित्य व नियमितता) यांची पूर्तीत, तसेच कार्यक्षमता-नि-कामगिरीची बाजू इ., यासंबंधीची लेखापरिक्षणातील परिक्षणे, (असल्यास), तपासणी अहवाल/नियंत्रक व महा लेखापरीक्षकांचे लेखापरीक्षण अहवाल, याद्वारे स्वतंत्रपणे पाठविण्यात येतात.

आम्ही लेखापरीक्षणाचे काम भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारण्यात आलेल्या लेखापरीक्षणाच्या मानकांप्रमाणे केले आहे. या मानकांनुसार लेखापरीक्षण करताना, आर्थिक विवरणपत्रात महत्वाच्या बाबींसंबंधी चुकीची माहिती देण्यात आलेली नाही, याबाबतची रास्त ग्वाही मिळेल, अशा रितीने लेखापरीक्षणाची आखणी करून ते करणे आवश्यक असते. लेखापरीक्षणात, आर्थिक विवरणपत्रात दाखिण्यात आलेले लेखे व उघड होणाऱ्या माहितीसाठी उपलब्ध पुरावे नमूना तत्वावर तपासणे, हा लेखापरीक्षणाचा एक भाग आहे. तसेच वापरण्यात आलेली लेखा तत्त्वे आणि व्यवस्थापनाने महत्वाच्या बाबींसंबंधी केलेले अंदाज पडताळून पाहणे व आर्थिक विवरणपत्रांवरून स्पष्ट होणाऱ्या एकूण आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे, या बाबींचा देखील लेखापरीक्षणात समावेश होतो. आम्ही व्यक्त केलेल्या मतांसाठी आमच्या लेखापरीक्षणात वाजवी आधार आहे, असा आमचा विश्वास आहे.

आमच्या लेखापरीक्षणावर आधारित, आम्ही असे नमूद करतो की:-

वार्षिक लेखा अहवाल २०१३-१४

(एक) आमच्या ज्ञान व विश्वासानुसार, लेखापरीक्षणाच्या प्रयोजनासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती व स्पष्टीकरणे, आम्ही प्राप्त करून घेतली आहेत.

(दोन) या अहवालात हाताळण्यात आलेले ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च लेखा, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (लेखे ठेवणे) नियम, २०११ मध्ये आयोगाने मान्यता दिलेल्या नमून्यामध्ये तयार करण्यात आले आहेत.

(तीन) आम्ही लेखा पुस्तकाच्या केलेल्या तपासणीवरून दिसून येते की आमच्या मते कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी योग्य ती लेखा पुस्तके व अन्य संबंधित अभिलेखे, आयोगाने ठेवले आहेत.

(चार) आम्ही असे नमूद करतो की, या अहवालात हाताळण्यात आलेला ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च लेखा हे लेखा पुस्तकांशी जुळतात.

(पाच) आमच्या मते आमच्या माहितीनुसार आणि आम्हास देण्यात आलेल्या स्पष्टीकरकरणानुसार, सदर आर्थिक विवरणपत्रांसह लेखा धोरणे आणि लेख्यांवरील टिप्पण्या, आणि लेखापरीक्षण अहवालासोबतच्या जोडपत्रात उलेखलेल्या अन्य बाबींच्या अधीन राहून, भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारण्यात आलेल्या लेखा धोरणांना अनुसरून सत्य व रास्त माहिती मिळते:-

अ) ताळेबंदाच्या संदर्भात - आयोगाच्या ३१ मार्च, २०१४ रोजीच्या स्थितीबाबत; आणि

ब) उत्पन्न व खर्च लेख्याच्या संदर्भात - ३१ मार्च, २०१४ रोजी संपणाऱ्या वर्षाअंदेर खर्चपिक्षा जास्त असलेल्या उत्पन्नाबाबत

भारताचे नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांचे करिता व त्यांच्या वतीने,

सही/-

प्रधान महालेखाकार (लेखापरीक्षण-३)

ठिकाण - मुंबई

दिनांक - २०/११/२०१४

दि. ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या स्वतंत्र लेखापरीक्षण अहवालासोबतचे परिशिष्ट

१. अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत

आयोगाने आपल्या अंतर्गत लेखापरीक्षाणकरिता एका सनदी लेखापाल फर्मची नियुक्ती केली आहे. सदर अंतर्गत लेखापरीक्षण व्यवस्था आयोगाच्या कामकाजाची व्याप्ती व स्वरूपाला अनुसरून व पुरेशी आहे.

२. अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा पुरेशी असल्याबाबत

अंतर्गत नियंत्रण यंत्रणा आयोगाच्या कामकाजाची व्याप्ती व स्वरूपाला अनुसरून व पुरेशी आहे.

३. स्थिर मत्तांची भौतिक पडताळणी करण्याची यंत्रणा

स्थिर मत्तांची भौतिक पडताळणी करण्याची आयोगाकडे यंत्रणा/धोरण नाही. त्यामुळे शासकीय अनुदानातून प्राप्त केलेल्या स्थिर मत्तांची, असल्यास, खातरजमा करता आली नाही.

४. वस्तुसूचीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा

आयोग व्यापारी / उत्पादनाची कामे करीत नाही. त्यामुळे वस्तुसूचीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही.

५. वैधानिक देय रकमांच्या प्रदानातील नियमितपणा

आयोगाने भारत सरकारच्या वित्त विभागास, प्राप्ति-कर अधिनियम, १९६१ च्या कलम १० खाली सूट मिळण्यासाठी एक पत्र लिहिले असून त्या पत्रास अद्याप उत्तर/आदेश न आल्यामुळे, आयोगाने अहवालाधीन वर्षाकरिता प्राप्ति-कराचा भरणा केलेला नाही. आम्हास मिळालेल्या माहिती व स्पष्टीकरणांनुसार, आयोग सर्वसाधारणे त्यास लागू असलेल्या भविष्य निर्वाह निधी, कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा, सेवा कर, उप-कर आणि त्यास लागू असलेल्या अन्य वैधानिक देय रकमांचा भरणा नियमितपणे करीत आहे.

सही/-

प्रधान महालेखाकार
(लेखापरीक्षण - ३)

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०१४ अखेरचा तालेबंद

(आकडे रुपयांत)

कॉर्पस/भांडवल निधी आणि दायित्वे	अनुसूची	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. कॉर्पस/भांडवल निधी	१	१,१५१,२११,४२९.७२	८६०,७३४,२६४.८०
२. राखीव व शिळुक निधी	२	--	--
३. राखून ठेवलेला/दान निधी	३	--	--
४. सुरक्षित कर्जे	४	--	--
५. असुरक्षित कर्जे	५	--	--
६. चालू दायित्वे व तरतुदी	६	५९,०६३,००४.०२	८०,६११,२३६.०८
एकूण		१,२१०,२७४,४३३.७४	९४१,३४५,५००.८८
मत्ता			
१. स्थिर मत्ता	७	६६,४३५,९९०.२१	६३,३५६,५९८.७६
२. गुंतवणूका - (राखून ठेवलेल्या सीईआरसीच्या/ दान निधीतून केलेल्या)	८	--	--
३. अन्य गुंतवणूका	९	--	--
४. चालू मत्ता, कर्जे व अग्रिम	१०	१,१४३,८३८,४४३.५२	८७७,९८८,९०२.१२
५. संकीर्ण खर्च (निर्लेखित किंवा समायोजित न केलेल्या मयदेपर्यंत)		--	--
एकूण		१,२१०,२७४,४३३.७४	९४१,३४५,५००.८८

मुंबई,

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

दिनांक : १४/१०/२०१४

सही/- सही/- सही/- सही/-
प्रधान सचिव सदस्य सदस्य अध्यक्षा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या वर्षाचे

उत्पन्न व खर्च लेखा

(आकडे रुपयांत)

उत्पन्न	अनुसूची	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
अनुदान/सबसिडी	११	१६०,०००.००	-
शुल्क आणि आकार	१२	४०२,२७७,२३१.००	३३२,९४३,१००.००
गुंतवणूकीवरील उत्पन्न (निधीत वर्ग केलेले राखून ठेवलेल्या/दान निधीतील गुंतवणूकीवरील उत्पन्न)	१३	-	-
स्वामीत्वधन/प्रकाशने इ. वरील उत्पन्न		-	-
मिळालेले व्याज	१४	९५,२५१,३३९.५०	७८,५१२,२७०.००
अन्य उत्पन्न	१५	९९,५०१.००	५३८,९४६.००
अधिक: मागील वर्षातील समायोजन		-	-
उत्पन्नापेक्षा जादा झालेला खर्च (भांडवल निधी लेख्याला वर्ग केलेला)		-	-
एकूण अ		४९७,८००,०७१.५०	४११,९९४,३१६.००
खर्च			
आस्थापनाविषयक खर्च	१६	४९,०८४,४१०.००	३४,८२२,०७२.००
अन्य प्रशासकीय खर्च इ.	१७	१३९,४२४,२०१.०९	२१४,४२१,०७६.५०
मदत, सबसिडी इ. वरील खर्च		१४,६३२,०००.००	१२,५३३,०००.००
घसारा	७	३,८०३,८१७.४९	३,१४२,३१४.५४
चालू वर्षातील खर्चापेक्षा जादा उत्पन्न		२९८,८४५,६४२.९२	१४७,०७५,८५२.९६
अधिक: मागील वर्षातील समायोजन		(८,३६८,४७८.००)	(४३१,१७१.००)
वजा: विशेष राखीव निधीला वर्ग		-	-
वजा: सर्वसाधारण राखीव निधीला/तून वर्ग		-	-
कॉर्पस निधीला वर्ग केलेली शिल्क रक्कम/तून		२९०,४७७,१६४.९२	१४६,६४४,६७९.६०
एकूण ब		४९७,८००,०७१.५०	४११,९९४,३१६.००

मुंबई,

दिनांक : १४/१०/२०१४

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

सही/- प्रधान	सही/- सचिव	सही/- सदस्य	सही/- सदस्य
-----------------	---------------	----------------	----------------

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग
ताळेबंदाचा भाग असलेल्या अनुसूची

अनुसूची - १ : कॉर्पस / भांडवल निधी

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
वर्षाच्या सुरुवातीला असलेली शिल्लक अधिक/(वजा): कॉर्पस/भांडवल निधीत वर्गाण्या अधिक/(वजा): उत्पन्न व खर्च लेख्यामधून वर्ग केलेले नक्त शिल्लक उत्पन्न/(खर्च)	८६०,७३४,२६४.८० २९०,४७७,१६४.९२	७१४,०८९,५८५.१९ १४६,६४४,६७९.६०
वर्ष अखेरची शिल्लक	१,१५१,२११,४२९.७२	८६०,७३४,२६४.८०

अनुसूची - २ : राखीव निधी व शिल्लक निधी

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. राखीव भांडवल मागील लेख्याप्रमाणे अधिक : वर्षातील भर वजा : वर्षभरातील वजावट	— — —	— — —
२. विशेष राखीव निधी मागील लेख्याप्रमाणे अधिक : वर्षातील भर वजा : वर्षभरातील वजावट	— — —	— — —
३. सर्वसाधारण राखीव निधी मागील लेख्याप्रमाणे अधिक : वर्षातील भर वजा : वर्षभरातील वजावट	— — —	— — —
एकूण	निरंक	निरंक

अनुसूची - ३ : राखून ठेवलेला / एंडोमेंट निधी

(आकडे रूपयांत)

	निधी - निहाय विभागणी				एकूण	
	निधी ww	निधी xx	निधी yy	निधी zz	२०१३-१४	२०१२-१३
अ) सुरवातीची निधीतील शिल्क	-	-	-	-	-	-
ब) निधीत घातलेली भर (एक) देणग्या/अनुदान (दोन) निधीच्या गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न (तीन) घातलेली अन्य भर (तपशील नमूद करावा)	-	-	-	-	-	-
एकूण (अ+ब)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
क) निधीच्या उद्देशांकरिता विनियोग/खर्च एक) भांडवली खर्च - स्थिर मत्ता - अन्य एकूण दोन) महसुली खर्च - वेतन, मजूरी व भत्ते - भाडे - अन्य प्रशासकीय खर्च एकूण	-	-	-	-	-	-
एकूण (क)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
वर्ष अखेरीस नक्त शिल्क (अ+ब+क)	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

टीप : १) अनुदानाच्या अटीवर आधारित संबंधित शीर्षखाली प्रकटीकरण करण्यात येईल.

२) केंद्र/राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी वेगळा निधी म्हणून दाखविण्यात यावा व तो अन्य निधीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

अनुसूची - ४ : सुरक्षित कर्जे

(आकडे रूपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
	निरंक	निरंक
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था	-	-
अ) मुदत कर्जे	-	-
ब) उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
४. बँका	-	-
अ) मुदत कर्जे	-	-
- उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
ब) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे)	-	-
- उपार्जित व देय झालेले व्याज	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व कर्जे	-	-
७. अन्य (तपशील नमूद करणे)	-	-
एकूण	निरंक	निरंक
टीप - एका वर्षात देय होणाऱ्या रकमा		

अनुसूची - ५ : असुरक्षित कर्जे

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. केंद्र शासन	-	-
२. महाराष्ट्र शासन	-	-
३. वित्तीय संस्था	-	-
४. बँका	-	-
(अ) मुदत कर्जे	-	-
(ब) अन्य कर्जे (तपशील नमूद करणे)	-	-
५. अन्य संस्था व अभिकरणे	-	-
६. ऋणपत्रे व कर्जे	-	-
७. मुदत ठेवी	-	-
८. अन्य (तपशील नमूद करणे)	-	-
एकूण	निरंक	निरंक
टीप- एका वर्षात देय होणाऱ्या रकमा		

अनुसूची - ६ : चालू दायित्वे व तरतुदी

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
अ. चालू दायित्वे		
१. स्वीकारलेले	-	-
२. संकीर्ण धनको	-	-
(अ) मालासाठी	-	-
(ब) अन्य	६,२०८,१८०.००	१४,५७६,४२७.००
३. प्राप्त झालेले अग्रिम (आगाऊ प्राप्त झालेले शुल्क)	३०,८१२,०००.००	२३,२४७,०००.००
४. उपार्जित झालेले परंतु देय नसलेले व्याज		
(अ) सुरक्षित कर्जे	-	-
(ब) असुरक्षित कर्जे	-	-
५. वैद्यानिक दायित्वे		
(अ) थकित झालेली	-	-
(ब) अन्य	-	-
(एक) मविनिआ कर्मचा-यांना देय भ नि नि	६,६९०.००	६,६९०.००
(दोन) वेतनातून वसूल केलेल्या रकमा	५१,५२१.००	२६९,६२०.००
(तीन) स्रोतातून वसूल केलेला देय कर	१,२७७,२०१.००	१,७९७,५२०.००
(चार) कर्मचा-यांकडून वसूल केलेला जादा महागाई भत्ता	-	-
(पाच) व्यवसाय कर	८,४००.००	१०,३००.००
(सहा) कर्मचारी भविष्य निवाह निधी	४०७,५७३.००	-
६. अन्य चालू दायित्वे:		
इसारा अनामत रक्कम	५२५,०००.००	४१०,०००.००
सुरक्षा अनामत	४२६,०९०.००	६१६,१९९.००
एकूण (अ)	३९,७२२,६५५.००	४०,९३३,७५६.००
ब. तरतुदी		
१. करासाठी	-	-
२. उपदान	६,४५३,६७३.०८	३,६६४,८३०.०८
३. वयोमानुसार निवृत्ती/निवृत्तीवेतन	-	-
४. संचित रजा रोखीकरण	६,००७,९१६.००	४,५९३,३६२.००
५. व्यापारी वॉरंटीज/दावे	-	-
६. वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती	-	-
७. अद्याप करावयाचे खर्च	६,८७८,७५९.९४	३१,४१९,२८८.००
एकूण (ब)	१९,३४०,३४९.०२	३९,६७७,४८०.०८
एकूण (अ+ब)	५९,०६३,००४.०२	८०,६११,२३६.०८

अनुसूची - ७ : स्थिर मता

(आकड़े रूपयांत)

तारीख	वर्षाचा दर	एकूण क्रिमत			शहर			नक्किसत
		वर्षाचा युरेखातीचा खर्च	एकूण वर्षात पडलेले मर	वर्षात केलेले वर्षाचा समायोजन	वर्षाचा युरेखातीचा खर्च	वर्षाचा युरेखातीचा खर्च	वर्षाचा युरेखातीचा खर्च	
अ स्थिर मता								
१. जर्मन	-	-	-	-	-	-	-	-
२. इमरत	-	-	-	-	-	-	-	-
३. संवंत्र आणि प्रशिसरी क सधनसमग्री	-	-	-	-	-	-	-	-
४. वाहने	-	-	-	-	-	-	-	-
५. अ) फर्मिचर व फिल्मवर्स	१०%	७१,५४६,००	७२,१७८,००	७५,००	७६,३२८,००	७५,३२८,००	७५,००	७१,००
क. ५००० येशा कमी पर	१००%	२१९६,२४५,८८	२१९६,२४५,८८	२३९१९५,००	३१२५,०८५,८८	३१२५,०८५,८८	३१२५,०८५,८८	१५८२,५५६,८८
द. ५००० येशा जास्त पर	-	-	-	-	-	-	-	-
घ. अंतर्गत टूटीनीकरण	१०%	८,२३८,५८५,००	८,२३८,९१८,००	७,७९३,८८६,००	९,६६३,६०९,००	९,६६३,६०९,००	९,६६३,६०९,००	३,९५९,५८५,०५
६. कागिलयीन सधनसमग्री	१५%	-	-	-	-	-	-	-
क. ५००० येशा कमी पर	१००%	२४,१४९,००	२४,१४९,००	१०,६०८,००	४४,४५५,००	४४,४५५,००	४४,४५५,००	२,००
द. ५००० येशा जास्त पर	१००%	१,२५०,२७५,००	१,२५०,२७५,००	४३००,००	१,६९३,११८,००	१,६९३,११८,००	१,६९३,११८,००	२८६,११०,९५
७. अ) संग्राहक/संसाधक संवर्धित सधनी	६०%	-	-	-	-	-	-	-
क. ५००० येशा कमी पर	१००%	२०,००५,००	२०,००५,००	९,५६५,००	२०,६७०,००	२०,६७०,००	२०,६७०,००	५,००
द. ५००० येशा जास्त पर	१००%	७,५८,५८६,३९	७,५८,५८६,३९	४१,६०६,००	८,१८,६७२,३९	८,१८,६७२,३९	८,१८,६७२,३९	५१६,५६१,००
घ. सोफ्टवेक्सर्ट	६०%	२४७,२८५,००	२४७,२८५,००	२५,११२,००	२७२,४८५,००	२७२,४८५,००	२७२,४८५,००	-
८. लिफ्टुत माईट्या	१०%	४,६६१,६००,००	४,६६१,६०५,००	५,१४३,३०	४,७३७,४७२,००	४,७३७,४७२,००	४,७३७,४७२,००	४,७३७,४७२,०५
९. वाचनालयमिति पुस्तके	६०%	-	-	-	-	-	-	-
क. ५००० येशा कमी पर	१००%	४००,२४६,००	४००,२४८,००	५४,१०२,००	४५,११५,००	४५,११५,००	४५,११५,००	४१९,००
द. ५००० येशा जास्त पर	१००%	१,०८५,३१२,००	१,०८५,३१२,००	२८४,५५३,००	१,२५३,११६,००	१,२५३,११६,००	१,२५३,११६,००	३०९,५८७,००
१०.अन्य स्थिर मता	१५%	-	-	-	-	-	-	-
अ) वातानुकूलीत यंत्रे	-	-	-	-	-	-	-	-
घ. दूरध्वनी उपकरणे	-	-	-	-	-	-	-	-
क. ५००० येशा कमी पर	१००%	१२,५७०,००	१२,५७०,००	१२,५७०,००	१२,११५,८२,००	१२,११५,८२,००	१२,११५,८२,००	२,००
द. ५००० येशा जास्त पर	१००%	४१२,७९१,००	४१२,७९१,००	४१२,७९१,००	४६४,६६५,००	४६४,६६५,००	४६४,६६५,००	१७४,५००,६५२
घ. दूरध्वनी आणि इ.सी.पी.एस. यंत्रणा	१००%	८२७,६६६,००	८२७,६६६,००	-	१६२,७६६,६६६,००	१६२,७६६,६६६,००	१६२,७६६,६६६,००	८२१,११५,४५०
चालू वर्षाची एकूण	२७,६४८,१७५,२७	२७,६४८,१७५,२७	११,७६०,५१४,००	३३२८१,६१५,००	३३२८१,६१५,००	३३२८१,६१५,००	३३२८१,६१५,०५	२०१,३३१,६१५,०५
घ. चालू कागिलयीन घुसेले घाडवल	५२,४२२,६६३,००	५२,४२२,६६३,००	-	५२,४२२,६६३,००	-	-	-	५२,४२२,६६३,००
घ. एकूण	८०,०११,३५७,२७	८०,०७१,३५८,२७	१०,५६०,५१४,००	६,३३२८१,६१५,००	६,३३२८१,६१५,००	६,३३२८१,६१५,००	६,३३२८१,६१५,००	६६,०५०,३५५,०२
घी - वर समावित असलेल्या माहितीमध्ये भावेप्रदवाचक वेतनालयीन दोषांपासून आवश्यक आहे.								
दीप - वर समावित असलेल्या माहितीमध्ये भावेप्रदवाचक वेतनालयीन दोषांपासून आवश्यक आहे.								
दीप - वर समावित असलेल्या माहितीमध्ये भावेप्रदवाचक वेतनालयीन दोषांपासून आवश्यक आहे.								
दीप - वर समावित असलेल्या माहितीमध्ये भावेप्रदवाचक वेतनालयीन दोषांपासून आवश्यक आहे.								

अनुसूची - ८ : राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेली गुंतवणूक

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. शासकीय रोख्यांमध्ये	-	-
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. त्रहणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
एकूण	निरंक	निरंक

अनुसूची - ९ : अन्य गुंतवणूका

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. शासकीय रोख्यांमध्ये	-	-
२. अन्य मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये	-	-
३. सम-भाग	-	-
४. त्रहणपत्रे व रोखे	-	-
५. उप-कंपन्या व संयुक्त प्रकल्प	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
एकूण	निरंक	निरंक

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ.

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
अ. चालू मत्ता		
१. संकीर्ण त्रहणको		
(अ) सहा महिन्यांहून अधिक काल थकित असलेली कर्जे	-	-
(ब) अन्य	-	-
२. रोख शिल्लुक (चेक्स/डिमांड ड्राफ्ट्स व इंम्प्रेस्ट्सह)	३०,१९५.००	६७,९०२.००
३. बॅन्क शिल्लुक		
(अ) अनुसूचित बॅन्कांमधील		
- चालू खात्यामधील (एसबीआय)	-	-
- ठेव खात्यामधील	९६८,४८७,०६८.९९	६८८,५९६,६०४.००
- बचत खात्यामधील (एसबीआय शुल्क व परिव्यय वसुली)	४७,७२१,९८२.०७	२७,३७२,९२७.५७
(ब) अनुसूचित नसलेल्या बॅन्कांमधील		
- चालू खात्यामधील	-	-
- ठेव खात्यामधील	-	-
- बचत खात्यामधील	-	-
४. पोस्ट ऑफिसमधील बचत खाती	-	-
५. स्रोतातून वसूल केलेला कर	४०,९८१,३१६.००	३१,५५३,३३३.००
एकूण (अ)	१,०५७,२२०,५६१.९८	७४७,५९०,७६६.५७

अनुसूची - १० : चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ. (पुढे चालू)

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
ब) चालू मत्ता, कर्जे, अग्रिम इ.		
१. कर्जे		
(अ) कर्मचारी	२७४,६६७.००	५०७,९४२.००
(ब) कंपनीसारखी कार्ये/उद्दिष्टे असणाऱ्या अन्य कंपन्या	-	-
(क) अन्य (तपशील द्यावा)	-	-
२. रोखीने किंवा वस्तुसुपाने वसूल करावयाचे अग्रिम आणि अन्य रकमा		
(अ) भांडवल खात्याशी संबंधित	-	-
(ब) आगाऊ अदा केलेले	-	-
(क) अन्य	१८,९३०,८०५.५४	७३,१९३,०५५.५५
(ड) वेतनातून वसूली	-	-
३. उपार्जित झालेले उत्पन्न		
(अ) राखून ठेवलेल्या/दान निधीतून केलेल्या गुंतवणूकींवरील	-	-
(ब) अन्य गुंतवणूकींवरील	६७,४१२,४०९.००	५६,६९७,१३८.००
(क) कर्जे आणि अग्रिमांवरील	-	-
(ड) येणे असलेले वार्षिक परवाना शुल्क	-	-
४. दाव्यांच्या येणे असलेल्या रकमा	-	-
एकूण (ब)	८६,६१७,८८१.५४	१३०,३९८,१३५.५५
एकूण (अ+ब)	१,१४३,८३८,४४३.५२	८७७,९८८,९०२.१२

अनुसूची - ११ : अनुदान / सबसिडी (रद्द न करता येण्याजोगे प्राप्त अनुदान/सबसिडी) (आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. केंद्र शासन	-	-
२. राज्य शासन	१८०,०००.००	१००,०००.००
३. शासकीय अभिकर्ते	-	-
४. संस्था/कल्याणकारी संस्था	-	-
५. आंतरराष्ट्रीय संस्था	-	-
६. अन्य (तपशील द्यावा)	-	-
एकूण	१८०,०००.००	१००,०००.००

अनुसूची - १२ : शुल्क व आकार

(आकडे रुपयांत)

	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. सुरुवातीच्या परवान्याचे शुल्क	५००,०००.००	-
२. वार्षिक परवान्याचे शुल्क	३८३,७५९,३६६.००	३१३,२९१,०००.००
३. वीज व्यापारी परवान्याचे शुल्क	-	-
४. तपासणी शुल्क	३०२.००	-
५. दस्तावेजचे शुल्क	५,०१०.००	१३,८४१.००
६. वार्षिक कामगिरीच्या आढाव्याचे शुल्क	५००,०००.००	-
७. वार्षिक वीज दराच्या आढाव्यासाठी शुल्क	१,१००,०००.००	-
८. माहितीचा अधिकार कायद्याखाली शुल्क	९८३.००	१,६७४.००
९. वीज दर निश्चिकरणासाठी शुल्क	५००,०००.००	४२,३३५.००
१०. अर्ज दाखल करण्याचे शुल्क	१५,९१९,५७०.००	१९,५९४,२५०.००
एकूण	४०२,२७७,२३१.००	३३२,९४३,१००.००

टीप - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (शुल्क व आकार) विनियम, २००४ च्या अनुसूची - १ मध्ये विहित केलेल्या दराने आयोगाकडे दाखल केलेल्या प्रत्येक अर्जासाठी शुल्क व आकार भरावे लागतील.

अनुसूची - १३ : गुंतवणूकांपासूनचे उत्पन्न

(निधीतून राखून ठेवलेल्या / दान निधीतून केलेल्या गुंतवणूकांवरील उत्पन्न)

(आकडे रुपयांत)

	राखून ठेवलेल्या निधीतून केलेली गुंतवणूक		अन्य-गुंतवणूक	
	२०१३-१४	२०१२-१३	२०१३-१४	२०१२-१३
१) व्याज				
(अ) शासकीय रोख्यांवरील	-	-	-	-
(ब) अन्य रोखे/ऋणपत्रे	-	-	-	-
२) लाभांश				
(अ) सम-भागांवरील	-	-	-	-
(ब) मुच्युअल फंड रोख्यांवरील	-	-	-	-
३) भाडे -	-	-	-	-
४) अन्य (तपशील द्यावा)	-	-	-	-
एकूण	निरंक	निरंक	निरंक	निरंक
राखून ठेवलेल्या/दान-निधीत वर्ग	निरंक	निरंक	निरंक	निरंक

अनुसूची - १४ : मिळविलेले व्याज

(आकडे रुपयांत)

मिळविलेले व्याज	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. मुदत ठेवींवरील		
(अ) शेड्युल्ड बैंकांमधील	९४,११०,७४२.५०	७७,३५३,६३०.००
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बैंकांमधील	-	-
(क) दस्तावेजांवर	-	-
(ड) अन्य	-	-
२. बचत खात्यांवरील		
(अ) शेड्युल्ड बैंकांमधील	१,१४०,५९७.००	१,१५८,६४०.००
(ब) शेड्युल्ड नसलेल्या बैंकांमधील	-	-
(क) पोस्ट ऑफिस बचत खाते	-	-
(ड) अन्य	-	-
३. कर्जावरील		
(अ) कर्मचारी/अधिकारी	-	-
(ड) अन्य	-	-
४. ऋणको अणि अन्य येणे रकमांवरील व्याज	-	-
एकूण	९५,२५१,३३९.५०	७८,५१२,२७०.००

अनुसूची - १५ : अन्य उत्पन्न

(आकडे रुपयांत)

अन्य उत्पन्न	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. मत्तांची विलहेवाट लावून (अ) मालकीच्या मत्ता (ब) अनुदानातून घेतलेल्या किंवा विना-शुल्क मिळालेल्या मत्ता	— —	— —
२. जुन्या वर्तमानपत्रांची विक्री	६४,८३६.००	१,७८०.००
३. प्रकाशनांची विक्री	—	—
४. संकीर्ण जमा रकमा	२६,६६५.००	५३७,१६६.००
एकूण	९१,५०१.००	५३८,९४६.००

अनुसूची - १६ : आस्थापनाविषयक खर्च

(आकडे रुपयांत)

आस्थापनाविषयक खर्च	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१. अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते	५,३५८,४७९.००	२,६७९,७०६.००
२. अधिकारी व आस्थापनाचे वेतन व भत्ते	२३,९५१,९१९.००	२४,२७८,७७०.००
३. बेस्टला वेतनाची प्रतिपूर्ती	—	—
४. निवासी भाडे	१,२७९,०००.००	—
५. शिपाई भत्ता	४२२,४००.००	७३५,५५०.००
६. अतिकालीक भत्ता	४८३,५५८.००	३८४,०३२.००
७. वैद्यकीय आणि आरोग्य सेवा सुविधा	५५८,३५२.००	४२३,७७९.००
८. शिकवणी शुल्क	—	—
९. रजा प्रवास सवलत	२२०,८३६.००	५४,२६२.००
१०. कर्मचारी कल्याण खर्च	—	—
अ) आहारगृह खर्च	४६४,६८३.००	४४५,७२९.००
ब) करमणूक खर्च	१५,९२०.००	१९,४०७.००
११. कर्मचाऱ्यांच्या निवृत्ति व निवृत्तीविषयक लाभांवरील खर्च	—	—
१२. निवृत्ती वेतन, उप-दान आणि रजा वेतन वर्गणी	५,००५,२५०.००	३,१३४,३०२.००
१३. भविष्य निर्वाह निधीतील आयोगाचा हिस्सा	२,६१४,११३.००	१,८८४,८७९.००
१४. गट विमा योजना	—	—
१५. खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी प्रोत्साहने	३९६,६००.००	१५,०००.००
१६. अन्य कोणताही खर्च	३१३,१००.००	७६६,६५६.००
एकूण	४१,०८४,४१०.००	३४,८२२,०७२.००

अनुसूची - १७ : अन्य प्रशासकीय खर्च

(आकडे रूपयांत)

अ. क्र.	अन्य प्रशासकीय खर्च	चालू वर्ष २०१३-१४	मागील वर्ष २०१२-१३
१.	खरेदी	-	-
२.	सल्लगारांवरील खर्च	३७,९५०,७४९.००	११७,१०७,१०६.००
३.	विद्युत आकार	१,०६६,३९४.००	९४९,६६९.००
४.	पाणी आकार	-	-
५.	विमा	-	-
६.	भाडे, दर व कर	६६,२११,२९०.००	६१,५१६,९०५.००
७.	वाहन चालविणे, दुरुस्ती व विमा	७७२,४८२.००	३९४,६३२.००
८.	पोस्टेज, दूरध्वनी व संचार	९७६,९४०.००	१,०९५,६७६.००
९.	प्रवास वाहन खर्च		
	(अ) देशांतर्गत दौरे	२,६५४,७८९.००	१,१६८,०९०.००
	(ब) परदेशी दौरे	५२२,८२२.००	८३३,३७७.००
	(क) स्थानिक वाहन	१३१,०३३.००	१०२,९८९.००
१०.	सेमिनार/कार्यशाळा व प्रशिक्षणावरील खर्च	१,६०९,९३३.००	३,३३२,८९१.००
११.	सदस्यत्व व वर्गणीवरील खर्च	७००,०००.००	७३३,०००.००
१२.	(विधी) शुल्कावरील खर्च	११,१६५,८४४.००	१२,८७६,६५२.००
१३.	बैठकांवरील खर्च	१,३९२,५३४.००	९६२,७५२.००
१४.	वर्तमानपत्रे व नियतकालिके	३२,९६३.००	५२,९५५.००
१५.	अंतर्गत देखभालीवरील खर्च	१,४१०,४१९.००	१,३८०,६८४.००
१६.	जाहिरात आणि प्रसिद्धी	२,८३५,४६२.००	२,८६०,७३५.००
१७.	मुद्रण, छपाई व झेऱूक्सवरील खर्च	१,६५७,९१९.००	१,३६१,३१४.००
१८.	भाड्यावरील वाहनांचा खर्च	१,०९९,७३९.००	६३९,६३०.००
१९.	जाहीर सुनावण्यावरील खर्च	७३९,३६४.००	१,६९२,६६०.००
२०.	संकीर्ण खर्च	३५४,४१८.०९	४१७,४१९.५०
२१.	दुरुस्ती व देखभाल		
	(अ) इमारत	-	-
	(ब) यंत्रसामग्री	१३२,३४२.००	२६९,९०४.००
	(क) फर्निचर व फिक्स्चरवरील खर्च	१,६७८,६१५.००	२,२५४,३९०.००
२२.	लेखापरीक्षण शुल्क (अंतर्गत लेखापरीक्षण)	४०,०००.००	४०,०००.००
२३.	विद्यावेतनधारी नियामक विश्लेषकांवरील खर्च	२,२०१,८२८.००	२,३७७,६४६.००
२४.	ग्राहक आधार कक्ष	-	-
२५.	मत्तांच्या विक्रीत झालेले नुकसान	-	-
२६.	निलंबित स्थिर मत्ता	२,०९६,३२२.००	
	एकूण	१३९,४३४,२०१.०९	२१४,४२१,०७६.५०

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

दिनांक ३१ मार्च, २०१४ रोजी संपलेल्या कालावधी / वर्षाकरिता

आय-व्यय पत्रक

	व्यापक	खर्च	खर्च	व्यापक	खर्च
सुरुवातीची शिल्क	७१६,०४७,४३३.५७	५७३,५८८,३०५.०७	(ॲ) आस्थापना खर्च	३९,१६३,१५४.००	३२,९१२,७८९.००
(अ) रोख शिल्क	६७,९०२.००	२९,६९०.००	आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव, यांचे वेतन व भत्ते	५,६४९,२५८.००	२,६७९,७०६.००
(ब) बँकेतील शिल्क (एसबीआय)			अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते		
(१) चालू खात्यात			वेतन भत्ते	२४,९८१,१०५.००	२३,३५२,०८१.००
(२) ठेव खात्यात	६८८,५९६,६०४.००	५७१,३७५,३१७.००	बोनस व मानधन		
(३) बचत खात्यात	२७,३७२,९२७.५७	२,१८३,२९८.०७	अतिकालिक भत्ता	५२०,४३८.००	४२०,३२१.००
प्राप्त अनुदाने	१८०,०००.००	-	वैद्यकीय व आरोग्य देखभाल सेवा	५५८,३५२.००	४२३,७७९.००
(१) महाराष्ट्र शासनाकडून अनुदान	१८०,०००.००	-	अन्य		
(२) अन्य स्रोतांकडून (तपशील)			सदस्य निवास भाडे	१,०७०,०००.००	१०२,५००.००
भांडवली खर्चासाठी अनुदान		-	बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रतिपूर्ती		
महसूली खर्चासाठी अनुदान		-	रजा प्रवास स्वलत		५४,२६२.००
गुंतवणूकीवरील उत्पन्न			शिपाई भत्ता	४८०,०००.००	७०३,७७०.००
(१) राखून ठेवलेल्या/दान निधीवर		-	प्रोत्साहने	२९७,६००.००	१५,०००.००
(२) स्वतःचा निधी (अन्य गुंतवणूकी)		-	अन्य भत्ते (दूरध्वनी व नियतकालिके)	३२०,२५०.००	४८१,४३७.००
आयोगाच्या जमा रकमा	४४२,२७८,१४१.००	३५३,७७१,१००.००	भ नि निला वर्गणी	२,४२२,७६६.००	१,७५७,७७७.००
(अ) आयोगाने आकारलेले शुल्क			अन्य कोणत्याही निधीला वर्गणी		
सुरुवातीच्या परवान्याचे शुल्क	५००,०००.००	-	कर्मचारी कल्याण	५२०,८५७.००	४५३,३१३.००
वार्षिक परवान्याचे शुल्क	४२१,७५१,७७६.००	३३४,११९,०००.००	कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवरील खर्च		२३४,७८८.००
व्यापारी परवान्यासाठी शुल्क		-	विद्यावेतनधारी नियामक		
आरटीआयसाठी शुल्क	९८३.००	१,६७४.००	विश्लेषकांवरील खर्च	२,३४२,५२८.००	२,२३४,०५५.००
दस्तावेजांसाठी शुल्क	५,०१०.००	१३,८४१.००	(ब) अन्य प्रशासकीय खर्च	१५८,४२४,६०२.५०	२१३,७३३,१८४.५०
एपीआरसाठी शुल्क	१,५००,०००.००	-	खरेदी		
तपासणीसाठी शुल्क	३०२.००	-	भाल वाहतूक खर्च		
अर्ज दाखल करण्यासाठी शुल्क	१५,९९९,५७०.००	१९,५९४,२५०.००	विद्युत आकार	१,०५८,११०.००	८८९,८९४.००
सेवा-भरतीच्या अर्जाचे शुल्क	५००.००	४२,३३५.००	पाणी आकार		
वार्षिक बोज दराच्या			विमा		
आढाव्यासाठी शुल्क	१,१००,०००.००		दुरुस्ती/देखभाल व नूतनीकरण	२,०५८,२३०.००	२,१७१,८४३.००
बोज दर निश्चितीकरणासाठी			भाडे, दर व करार	६६,२११,२९०.००	६७,५८८,०८३.००
शुल्क	१,५००,०००.००		वाहन चालविणे व देखभाल	८०१,६५६.००	३१८,५८१.००
(ब) प्राप्त व्याज	७६,५१७,३०३.९९	५५,१४०,८९९.००	पोस्टेज, दूरध्वनी व संचार	४१६,१०३.००	४९६,५४७.००
बँकेतील ठेवीवर	७६,५१७,३०३.९९	५५,१४०,८९९.००	छपाई व स्टेशनरी	१,०५६,७०३.००	१,०१७,४०६.००
कर्मचाऱ्यांना दिलेल्या कर,			प्रवास व वाहन		
अग्रिम इ. वरील व्याज	-	-	परदेशी प्रवास	५२२,८२२.००	७८८,४०९.००
(क) अन्य उत्पन्न	९१,५०१.००	५४३,३८३.००	देशांतर्गत प्रवास	२,७०९,८३९.००	१,३६३,९३४.००
संकीर्ण जमा	९१,५०१.००	५४३,३८३.००	वाहने	१३३,२५६.००	१०२,६००.००
शिल्क पुढील पानावर	१,२३५,१८४,३७९.४८	१८३,०४३,६८७.०७	सेमिनार/कार्यशाळांवरील खर्च	३,६८०.००	१८,२९६.००
			प्रशिक्षणावरील खर्च	१,६०७,३२८.००	३,७२१,८४३.००
			वर्षांयांवरील खर्च	७००,०००.००	७३३,०००.००
			शुल्कांवरील खर्च		
			लेखापरीक्षण मोबदला	४७,२०६.००	५८,७१९.००
			आदरातिथ्यावरील खर्च		
			व्यावसायिक आकार	७१,३४३,११८.००	१२४,८९९,७५४.००
			शिल्क पुढील पानावर	११७,५८७,७५६.५०	२४६,६४५,१०३.५०

आय	२०१३-१४	२०१२-१३	आय	२०१३-१४	२०१२-१३
मार्गील पानावरुन	१,२३५,१८४,३७९.४८	१८३,०४३,६८७.०७	मार्गील पानावरुन	११७,५८७,७५६.५०	२४६,६४५,१७३.५०
(डी)गुंतवणूकी	-	-	वर्तमानपत्रे/नियतकालिके	४५,५६७.००	४७,६१०.००
रोखीकरण केलेल्या गुंतवणूकीचे दरशनी मुल्य	-	-	वसूल न होण्यासारख्या शिल्क		
गुंतवणूकीवरील व्याज	-	-	रकमा निर्लेखित		
कर्मचाऱ्यांना दिलेल्या अग्रिमांची			जाहिरात व प्रसिद्धी	३,४६८,०७६.००	२,६१२,६१५.००
वसूली	१,७३५,९२५.००	१,७०१,७०३.००	अन्य		
गृह निर्माण अग्रिम	४०,२६०.००	३७,९६९.००	बँक आकार	१५,१०९.५०	५३,८३५.५०
मोटर कारवैयक्तिक संगणक अग्रिम	४५,९१०.००	३१,६००.००	कार्यालयीन खर्च	१,४४८,१४५.००	१,५१९,२८०.००
स्कूटर/मोटर सायकल अग्रिम			साधानांचे भाडे	४०८,४३६.००	३४७,२७९.००
अन्य अग्रिम	-	-	वापरुन संपादवयाच्या		
कर्ज हप्ता		२७,६००.००	कार्यालयीन वस्तु	-	-
खर्चासाठी अग्रिम	१,५८९,७५५.००	१,५६९,२८४.००	लीज वरील वाहानांचे भाडे	१,०७३,१५६.००	७६७,५५६.००
वेतन अग्रिम	-	-	जाहीर सुनावण्यांवरील खर्च	८२९,२५२.००	१,९४८,६१७.००
उत्सव अग्रिम	६०,०००.००	३५,२५०.००	बैठकांवरील खर्च	१,४९६,९५४.००	९४३,८९१.००
आकस्मिक खर्चाची वसूली	-	-	इंटरनेटवरील खर्च	६२३,९९७.००	५४७,८२५.००
सार्वजनिक बांधकाम विभागाला अग्रिम	-	-	संकेत-स्थळावरील खर्च	१५,५००.००	५७,०८९.००
पुरवठादारांना अग्रिम	-	-	संगणकावरील खर्च	६०,०३९.००	१५७,१११.००
अन्य अग्रिम	-	-	संकीर्ण खर्च	३६०,०७७.००	५५२,००७.००
अन्य ठेवी	२,९३७,५२७.००	४५०,०००.००	ताळेमेळ समायोजन खर्च	-८९,०४७.००	
सुरक्षा अनामत	१,४१३,३६२.००	२५०,०००.००	परत केलेले शुल्क		
इसारा अनामत रकम	११५,०००.००	२००,०००.००	गुंतवणूका व ठेवी	४,५२२,४१९.००	१,४३८,४४५.००
अन्य ठेवी			(अ) गुंतवणूका		
दूरध्वनी अनामत			राखून ठेवलेल्या/दान निधीतून		
अन्य ठेवी	१,४०९,१६५.००	-	स्वतःच्या निधीतून		
प्रदानासाठी जमा रकम	१८,७५१,६२८.००	२३,२३२,१५५.००	(ब) ठेवी		
प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांकडून वसूली	-	-	सुरक्षा अनामत	२०१,२५०.००	६,३५८,५३५.००
परवाना शुल्क	३९,४९६.००	३९,७६४.००	इसारा अनामत रकम	१,०५०,०००.००	१,०५०,०००.००
प्राप्ति-कर (टीडीएस)	१५,९०७,७०९.००	२०,७४१,४२८.००	पुरवठादारांना अग्रिम	४,३२१,१६९.००	२,०२९,९१०.००
अधिभार	-	-	कर्मचाऱ्यांना अग्रिम	१,९७४,०७१.००	२,२२४,५११.००
विक्री कर	-	-	गृह निर्माण अग्रिम		२२,९१०.००
केंद्र शासनाची आरोग्य योजना	-	-	मोटर कारवैयक्तिक संगणक अग्रिम/ १०,०००.००		३,६००.००
पोर्टाचा जीवन विमा	-	-	स्कूटर/मोटर सायकल अग्रिम		
अन्य			उत्सव अग्रिम	५०,०००.००	७०,०००.००
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी	४३०,०००.००	२६५,८९४.००	अन्य अग्रिम		
गट विमा योजना	१६,३२०.००	१५,३६०.००	कर्ज हप्ता		
व्यावसायिक कर	११३,०००.००	१०७,७००.००	खर्चासाठी अग्रिम	१,८३४,०७१.००	२,१२८,००१.००
मविनिआ कर्मचारी भविष्य			वेतन अग्रिम		
निर्वाह निधीचा हिस्सा	२,१५२,२५८.००	१,७९३,३०९.००	आकस्मिक अग्रिमांची वसूली		
निवासी भाडे	१६,९७५.००	२६,२०८.००	सांबांविला अग्रिम		
घर भाडे भत्ता		१५६,७०५.००	पुरवठादारांना अग्रिम		
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी	२५,३९७.००	८५,७८७.००	अन्य अग्रिम		
मुख्यमंत्री राखीव निधी	५०,५५३.००	-	शुल्क परतावा		
शिल्क पुढील पानावर	१,२५८,६०९,४५९.४८	१,००८,४२७,५४५.०७	अन्य प्रदाने	२०,६०८,६४९.००	२३,००२,३४५.००
			जीपीएफ/सीपीएफ	४५७,९२२.००	१९९,२२०.००
			परवाना शुल्क		४५,७००.००
			शिल्क पुढील पानावर	२२४,८९३,०८७.५०	२८१,३११,२७४.५०

आय	२०१३-१४	२०१२-१३	व्यय	२०१३-१४	२०१२-१३
मागील पानावरुन	१,२५८,६०९,४५९.४८	१,००८,४२७,५४५.०७	मागील पानावरुन	२२४,८९३,०८७.५०	२८१,३११,२७४.५०
खर्चाची प्रतिपूर्ती व परतावा	२३९,८२२.००	२,९३४,५३७.००	प्राप्ति-कर (टीडीएस)	१७,९४२,३५६.००	२०,३६१,२४८.००
व्यावसायिक शुल्क	३,२५३.००	३४१,२२७.००	केंद्र शासनाची आरोग्य योजना		
कार्यालयीन खर्च	७७,२०८.००	१५९,३१६.००	पोस्टाचा जीवन विषा		
दौरे व प्रवास	३५,९७१.००	१७७,९१४.००	गट विषा योजना	१५,९६०.००	१३,२००.००
भाडे, दर कर		१,४५०,५१५.००	अन्य कोणतीही वसुली		
अन्य खर्च	१०७,५०६.००	८०५,५६५.००	सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी	२१०,८९४.००	
जाहिरांतीवरील खर्च	१५,८८४.००		कर्ज वसुली प्रदान	६,६००.००	
स्थिर मत्तांची वसुली	२२८,५६५.००		व्यवसाय कर	११४,९००.००	९७,४००.००
जमीन	-	-	मविनिआ कर्मचाऱ्याची		
इमारत	-	-	भ नि नि ची वर्गणी	२,१४१,०८३.००	१,५९८,५४७.००
फर्निचर व फिक्स्चर्स	-	-	निवास भाडे	१९,१५९.००	२४,०२४.००
मशिनरी व साधनसामग्री	-	-	घर भाडे भत्ता		४४५,५१२.००
मोटर वाहने	-	-	मुख्यांत्री राखीव निधी	५०,५५३.००	
पुस्तके व नियतकालिके	७००.००	-	गृह निर्माण अग्रिम	२७,४९२.००	
चालू असलेली भांडवली कामे	-	-	गृह परवाना शुल्क	३९,४१६.००	
अन्य	-	-	वर्गणी	१५,५२९,०६६.००	१२,५३३,०००.००
कार्यालयीन साधनसामग्री	४,३००.००	-	निवृत्तीवेतन व उपदान निधी	८९७,०६६.००	
अंतर्गत नूतनीकरण	-	-	रजा वेतन व निवृत्तीवेतन वर्गणी		
संगणक	२२३,५६५.००	-	अन्य वर्गणी		
दूरध्वनी उपकरणे	-	-	विद्युत लोकपाल यांना अनुदान	१४,६३२,०००.००	१२,५३३,०००.००
इपीबीएक्स यंत्रणा	-	-	स्थिर मत्तांवरील खर्च	२,४१६,४४७.००	१,४८०,३७४.००
विद्युत मांडण्या	-	-	जमीन	-	-
एकूण (रुपये)	१,२५९,०७७,८४६.४८	१,०१९,३६२,०८२.०७	इमारत	-	-
			फर्निचर व फिक्स्चर्स	१४०,७००.००	१,१२५.००
			मशिनरी व साधनसामग्री	-	-
			मोटर वाहने	-	-
			पुस्तके व नियतकालिके	३३३,४५५.००	४६२,८९६.००
			चालू असलेली भांडवली कामे	-	-
			अन्य	-	-
			कार्यालयीन साधनसामग्री	३६३,७८७.००	१४१,४८९.००
			अंतर्गत नूतनीकरण	३६९,७३९.००	-
			संगणक	६७१,५७०.००	२,३९९.००
			दूरध्वनी उपकरणे	४६१,३२३.००	-
			इपीबीएक्स यंत्रणा	-	-
			विद्युत मांडण्या	७५,८७३.००	८७२,४६५.००
			अखेरची शिल्पक	१,०१६,२३९,२४५.९८	७१६,०३७,४३३.५७
			रोख शिल्पक	३०,१९५.००	६७,९०२.००
			बन्केतील शिल्पक (एसबीआय)		
			चालू खात्यात		
			ठेव खात्यात	९६८,४८७,०६८.९९	६८८,४९६,८०४.००
			बचत खात्यात	४७,७२१,९८२.०७	२७,३७२,९२७.५७
			एकूण (रुपये)	१,२५९,०७७,८४६.४८	१,०१९,३६२,०८२.०७

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग करिता

मुंबई,

दिनांक : १४/१०/२०१४

वार्षिक लेखा अहवाल २०१३-१४

सही/- प्रधान सचिव	सही/- सदस्य	सही/- सदस्य	सही/- अध्यक्षा
----------------------	----------------	----------------	-------------------

लेखाविषयक टिप्पणी आणि महत्त्वाची लेखाविषयक धोरणे

लेखाविषयक टिप्पण्या

१. विद्युत नियामक आयोग अधिनियम, १९९८ च्या कलम १७ अंतर्गत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची (आयोग) ५ ऑगस्ट, १९९९ रोजी स्थापना झाली आणि आयोगाने १२ ऑगस्ट, १९९९ पासून कायकाजास सुरुवात केली.

२. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आयोगाच्या 'मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११' लाडिसेंबर, २०११ मध्ये भंजूरी देण्यात आली. त्यामुळे या नियमांत विहित करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ताळेबंद आणि उत्पन्न व खर्च लेखा तयार करण्यात आले आहेत.

या नियमांचे लेखा धोरणावर झालेले महत्त्वाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:-

- या नियमांमध्ये व्यापारी (मर्कन्टाइल) पद्धतीने लेखे ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. आयोगाने आर्थिक वर्ष २००५-०६ पर्यंत रोख पद्धतीने लेखे ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब केला होता.
- शासनाकडून स्थिर मत्तांसाठी मिळालेल्या अनुदानाच्या रकमा, आणि मत्तांची पुस्तकी किंमत काढण्यासाठी, संबंधित मत्तांच्या एकूण किंमतीमधून वजावट म्हणून दाखवावयाच्या असतात आणि विशिष्ट मत्तेकरिता आलेल्या अशा रकमा जेव्हा त्या मत्तेच्या पूर्ण किंवा जवळ-जवळ पूर्ण खर्चाईतक्या असतात तेव्हा अशा सत्ता ताळेबंदामध्ये नामयात्र किंमतीस दाखवावयाच्या असतात.
- स्थिर मत्ता या बस्तुरुपात (कॉर्पस निधीसाठी आलेल्या मत्ता वगळून) असल्यास, अशा मत्तांचे नमूद केलेल्या किंमतीस भांडवलीकरण करावयाचे असते व त्यासाठी भांडवली राखीव निधीच्या खात्यास तितकी रक्कम जमा दाखवावी लागते.
- घसान्याची तरतुद ही प्राप्ति-कर अधिनियम, १९६१ मध्ये विहित केलेल्या दराने स्थिर पद्धतीने करावयाची असते.
- घसान्याची तरतुद ज्या महिन्यात मत्तेची भर घालण्यात आली असेल त्या महिन्याच्या आधारे यथा-प्रमाण तत्त्वावर करण्यात येते. त्याशिवाय, घसारा हा गटाच्या सुरुवातीच्या मूल्यावर काढण्यात येतो म्हणजेच जर गटाच्या सुरुवातीच्या मूल्यापेक्षा जास्त घसारा पुरविण्यात आला असेल तर त्याचा गटाच्या मूल्यावर त्रहून परिणाम होऊ नये म्हणून घसारा हा गटाच्या मुल्याईतका मर्यादित ठेवण्यात येतो.

३. त्याशिवाय, आर्थिक लेखे, 'मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११' मध्ये घालून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या लेखा

धोरणांच्या आणि भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांच्या आधारे, तयार करण्यात आले आहेत. ही महत्त्वाची लेखाविषयक धोरणे काही प्रकरणी भारतीय सनदी लेखापालांच्या संस्थेने विहित केलेल्या लेखा मानकांपेक्षा भिन्न आहेत. तथापि, आयोगाने मान्यता दिलेली धोरणे व नियंत्रक व महा लेखापरीक्षकांनी विहित केलेली प्रपत्रे अनुसरण्यात आली आहेत. उपरोक्तवित नियमांखाली विहित करण्यात आलेल्या प्रपत्रांमुळे आयोगाची कार्ये व सद्यस्थितीचे सत्य व गस्त दर्दन होते, असे आप्हाला वाटते.

४. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी आर्थिक वर्ष २०१२-१३ पर्यंतच्या लेखांचे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. या लेखापरीक्षण अहवालामध्ये करण्यात आलेल्या विविध सूचना लेखे तयार करताना विचारात घेण्यात/समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

५. वीज दर निचितीकरण व अन्य बाबीकरिता दाखल करावयाच्या अर्जाचे शुल्क, वीज दराच्या/अन्य आदोंचा फेर-आढावा घेण्यासाठी शुल्क, विविध आदेश, विनियम इ.ची विक्री, प्राप्त झालेले विविध आकार आणि अल्प मुदत ठेवींकरील व्याज, या जमा रकमा आयोगाचे उत्पन्न म्हणून धरण्यात आल्या आहेत.

६. कर्जे, ठेवी आणि अन्य चालू दायित्वे ही त्यांना पुष्टी मिळण्याच्या अधीन आहेत.

७. मार्गदर्शक सूचनांनुसार लेखे सादर करणे शक्य व्हावे याकरिता मागील वर्षाच्या आकडेवारीचे आवश्यक तेथे पुर्णगठन/फेर-मांडणी करण्यात आली आहे.

महत्त्वाची लेखाविषयक धोरणे

'मविनिआ (लेखे ठेवणे) नियम, २०११' मध्ये विहित करण्यात आलेली महत्त्वाची लेखाविषयक धोरणे खालीलप्रमाणे आहेत:-

१. वार्षिक लेखे

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने विहित केलेल्या नमुन्यात वार्षिक लेखा विवरणपत्रे तयार करण्यात आली आहेत.

२. निधी

निधी म्हणजे विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १०३ मधील तरतुदीनुसार 'राखीव व शिलकी निधी' या शीर्षखालील 'महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग निधी' होय.

३. लेखाविषयक पद्धत

अन्यथा नमूद केले नसेल तर, मागील परिव्यायाच्या रुढीनुसार आणि लेखे उपार्जित तत्त्वावर ठेवण्याच्या पद्धतीवर आधारित

आर्थिक विवरणपत्रे तयार करण्यात आली आहेत.

४. लेखे ठेवणे

लेखे दुहेरी नोंदी ठेवण्याच्या पद्धतीनुसार ठेवण्यात आले आहेत.

५. महसूल म्हणून विचारात घेणे

अ. प्रकल्प उभारणीसाठी भांडवली खर्चासाठी वर्गणीच्या स्वरूपात प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे भांडवली राखीव निधी म्हणून दाखविण्यात आले आहे.

ब. विशिष्ट मत्तेसाठी प्राप्त झालेले शासकीय अनुदान हे संबंधित मत्तेच्या खर्चातून वजाबट म्हणून दाखविण्यात आले आहे.

क. शासकीय अनुदाने प्राप्त झाल्याप्रमाणे दाखविण्यात आली आहेत.

ड. बँक व्याज हे स्त्रोतातून कर वसूल केल्याबाबत बँकांनी निर्गमित केलेल्या (टीडीएस) प्रमाणपत्राच्या आधारे दाखविण्यात आले आहे.

इ. वार्षिक परवाना, दस्तावेज, अर्ज दाखल करणे, परवाना मंजूर करणे आणि वार्षिक कामगिरीचे पुनर्विलोकन यासाठीचे शुल्क आणि प्राप्त झालेले विविध आकार हे 'शुल्क व आकार' या शीर्षाखाली दाखविण्यात आले आहेत आणि त्यांचा हिशेब उपार्जित तत्त्वावर करण्यात आला आहे.

६. खर्च

अ. आयोगाच्या उद्देशांवर झालेला खर्च हा 'अन्य प्रशासकीय खर्च' या गटातर्गत संबंधित शीर्षाखाली खर्ची टाकण्यात आला आहे.

ब. आस्थापना खर्चात आयोगाचे सदस्य, कर्मचारी, प्रतिनियुक्तीवरील व केंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व शत्यांवरील खर्चाचा समावेश आहे.

क. विद्युत लोकपाल यांना दिलेले अनुदान हे अनुदान, सबसिडी इ. वरील खर्च या शीर्षाखाली दाखविण्यात आले आहे.

७. स्थिर मत्ता

स्थिर मत्तांमध्ये त्या प्राप्त करून घेण्यासाठी झालेला खर्चामध्ये वाहतुक खर्च, शुल्क व कर आणि अनुषंगिक व प्रत्यक्ष खर्च वजा घसारा यांचा समावेश आहे.

८. घसारा

अ. प्राप्ति-कर अधिनियम १९६१ अंतर्गत विहित करण्यात आलेल्या दराने मत्तांवर स्थिर पद्धतीने घसारा काढण्यात आला आहे.

ब. स्थिर मत्तांमध्ये वर्षभरात भर घातल्यास/कमी केल्यास, ज्या महिन्यात हे घडले असेल त्या महिन्याच्या आधारे घसारा यथा प्रमाणात विचारात घेण्यात आला आहे.

क. रु. ५०००/- किंवा कमी किंमत असलेल्या मत्तांकरिता पूर्ण घसाऱ्याची तरतूद करण्यात आली आहे.

९. गुंतवणूक

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (निधी) नियम, २००५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिल्क निधी राष्ट्रीयकृत बँका, अनुसूचित व्यापारी बँका किंवा शासनाने प्रवर्तन केलेल्या कोणत्याही वित्तीय संस्थांमधील अल्पकालीन/दीर्घकालीन मुदत ठेवीमध्ये गुंतविण्यात आला आहे.

१०. निवृत्तीविषयक लाभ

अ. उपदानाच्या दायित्वासाठी तरतूद, उपदान अधिनियम, १९७२ नुसार विमागणितीय मूल्यांकनानुसार करण्यात आली आहे.

ब. कर्मचाऱ्यांना संचित रजा रोखीकरणासाठी तरतूद उपार्जित झाली असून त्याची परिणाम अंदाजित तत्त्वावर करण्यात आली आहे.

११. लीज

लीजवरील खर्च हा लीजच्या अटीनुसार दाखविण्यात आला आहे.

१२. परकीय चलनातील व्यवहार

परकीय चलनातील व्यवहार हे व्यवहाराच्या दिनांकाला असलेल्या विनिमय दराने हिशेबात दाखविण्यात आले आहेत.

१३. आकस्मिक दायित्वे

आयोगाच्या मते, खाली नमूद केलेली बाब वगळून, वर्षाच्या अखेरीस कोणतेही आकस्मिक दायित्व शिल्लक नव्हते.

दिनांक ३१ मार्च, २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या आयोगाच्या लेखांवरील भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या अभिप्रायानुसार, जर प्राप्ति-कर अधिनियम १९६१ च्या कलम १० अंतर्गत सूट देण्याकरिता केलेली विनंती स्वीकारण्यात आली नाही तर, आयोगाला आर्थिक वर्ष २००८-०९ पर्यंत, रु. ८.९० कोटींचा (स्त्रोतातून कापलेल्या नक्त कराचा) प्राप्ति-कर भरावा लागेल.

उपरोक्त अभिप्राय विचारात घेता, आर्थिक वर्ष ३१ मार्च, २०१४ पर्यंत एकूण आकस्मिक दायित्व (सुमारे) रु.३१.०५ कोटी (स्त्रोतातून कापलेल्या नक्त कराच्या) इतके होत आहे.

आयोग एक वैधानिक स्वायत्त नियामक प्राधिकरण असल्यामुळे प्राप्ति-कर अधिनियमाच्या कलम १० खाली आयोगाला आपल्या उत्पन्नावर प्राप्ति-कर भरण्यातून सूट देण्यात याची, यासाठी विनंती-अर्ज आयोगाने प्राप्ति-कर विभागास फेब्रुवारी २००८ आणि फेब्रुवारी २०१२ मध्ये पाठविला आहे. .

१४. स्थगित महसूली खर्च

स्थगित महसूली खर्च ज्या वर्षी करण्यात आला असेल त्या वर्षांपाषून ५ वर्षांच्या कालावधीत निलंबित करण्यात येतो.

१५. अन्य लेखा मानके

अन्य लेखा मानके, जी वर्षभरात लागू नव्हती, त्यांच्याविषयी अहवाल देण्यात आलेला नाही.

**MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION
MUMBAI**

**ANNUAL ACCOUNTS
FOR THE YEAR 2013-14**

SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA	1-2
BALANCE SHEET	3
INCOME & EXPENDITURE ACCOUNT	4
SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET	5-13
RECEIPTS & PAYMENTS	14-16
NOTES TO THE ACCOUNTS	17-19

SEPARATE AUDIT REPORT OF THE COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA ON THE ACCOUNTS OF MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2014.

We have audited the attached Balance Sheet of Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred to as Commission) as at 31 March 2014 and the Income and Expenditure Account for the year ended on that date under Section 104 (2) of the Electricity Act, 2003. These financial statements are the responsibility of the Commission's Management. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit.

This Separate Audit Report contains the comments of the Comptroller and Auditor General of India (CAG) on the accounting treatment only with regard to classification, conformity with the best accounting practices, accounting standards and disclosure norms, etc. Audit observations on financial transactions with regard to compliance with the Law, Rule and Regulations (Propriety and Regularity) and efficiency-cum-performance aspects, etc., if any, are reported through Inspection Reports/CAG's Audit Reports separately.

We have conducted our audit in accordance with the Auditing Standards generally accepted in India. These standards require that we plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material mis-statements. An audit includes examining on a test basis, evidences supporting the accounts and disclosure in the financial statements. An audit also includes assessing the accounting principles used and significant estimates made by the Management, as well as evaluating the overall presentation of the financial statements. We believe that our audit provides a reasonable basis for our opinion.

Based on our audit, we report that:

- i) We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of audit.

- ii) The Balance Sheet and Income & Expenditure Account dealt with by this report have been drawn up in the format approved by the Commission as per the MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011
- iii) In our opinion, proper books of accounts and other relevant records have been maintained by the Commission in so far as it appears from our examination of such books.
- iv) We report that the Balance Sheet and Income & Expenditure Account dealt with by this report are in agreement with the books of accounts.
- v) In our opinion and to the best of our information and according to the explanation given to us, the said financial statements read together with the Accounting Policies and Notes on Accounts and other matters mentioned in the Annexure to this Audit Report give a true and fair view in conformity with accounting policies generally accepted in India:
 - a. In so far as it relates to the Balance Sheet, of the state of affairs of the Commission as at 31 March 2014;
and
 - b. In so far it relates to the Income & Expenditure Accounts, of the excess of income over expenditure for the year ended 31 March 2014.

For and on behalf of
The Comptroller and Auditor General of India

sd/
**PRINCIPAL ACCOUNTANT GENERAL
(AUDIT - III)**

PLACE : MUMBAI

Date : 20/11/2014

Annexure to Separate Audit Report for the year ended 31 March 2014.

1. Adequacy of internal Audit System

The commission has appointed a Chartered Accountant Firm for conducting its internal audit. The internal audit system is adequate and commensurate with the size and nature of business/ activities if the Commission.

2. Adequacy of internal Audit System

There is an adequate system of internal control commensurate with the size and nature of business/ activities of the Commission.

3. System of physical verification of fixed assets

The Commission did not have the system/policies of conducting physical verification of fixed assets. Hence, fixed assets acquired through Govt. Grant, if any, could not be ascertained.

4. System of physical verification of inventory.

The Commission is not engaged in Trading/Manufacturing activities. Hence, the Commission does not have the system of physical verification of Inventory.

5. Regularity in payment of statutory dues.

The Commission had not paid income Tax for the year n view of reference made to Govt. of India, Ministry of Finance regarding granting of exemption under section 10 of income Tax Act, 1961 for which reply/order is awaited. According to information and Explanation given to us, the Commission is generally regular in depositing with appropriate authorities undisputed statutory dues including Provident Fund, Employees State Insurance, Service Tax, Cess and other Statutory dues applicable to it.

sd/-

**PRINCIPAL ACCOUNTANT GENERAL
(AUDIT-III)**

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

BALANCE SHEET AS AT 31 ST MARCH 2014

(Amount in Rupees)

CORPUS/CAPITAL FUND AND LIABILITIES	SCH.	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Corpus/Capital Fund	1	1,151,211,429.72	860,734,264.80
2. Reserves and Surplus	2	-	-
3. Earmarked/Endowment Funds	3	-	-
4. Secured Loans and Borrowings	4	-	-
5. Unsecured Loans and Borrowings	5	-	-
6. Current Liabilities and Provisions	6	59,063,004.02	80,611,236.08
TOTAL		1,210,274,433.74	941,345,500.88
ASSETS			
1. Fixed Assets	7	66,435,990.21	63,356,598.76
2. Investments – From Earmarked/Endowment Funds of CERC	8	-	-
3. Investments-Others	9	-	-
4. Current Assets,Loans,Advances	10	1,143,838,443.52	877,988,902.12
5. Miscellaneous Expenditure (to the extent not written off or adjusted)		-	-
TOTAL		1,210,274,433.74	941,345,500.88

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION
Mumbai,

Date : 14/10/2014

sd/-
PRINCIPAL SECRETARY

sd/-
MEMBER

sd/-
MEMBER

sd/-
CHAIRPERSON

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION
INCOME & EXPENDITURE ACCOUNT
FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2014

(Amount in Rupees)

INCOME	SCH.	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
Grants/Subsidies	11	180,000.00	-
Fees and charges	12	402,277,231.00	332,943,100.00
Income from Investment (Income on investment from earmarked/endowment funds transferred to funds).	13	-	-
Income from Royalty, Publications etc.		-	-
Interest Earned	14	95,251,339.50	78,512,270.00
Other Income	15	91,501.00	538,946.00
Add : Prior Period Adjustment		-	-
Excess of Expenditure over Income (transferred to Capital fund account)		-	-
Total (A)		497,800,071.50	411,994,316.00
EXPENDITURE			
Establishment Expenditure	16	41,084,410.00	34,822,072.00
Other Administrative Expenditure etc.	17	139,434,201.09	214,421,076.50
Expenditure on Grants, Subsidies etc.		14,632,000.00	12,533,000.00
Depreciation	7	3,803,817.49	3,142,314.54
Excess of Income over Expenditure for the year		298,845,642.92	147,075,852.96
Add : Prior Period Adjustment		(8,368,478.00)	(431,171.00)
Less: Transfer to Special Reserve		-	-
Less: Transfer to/from General Reserve		-	-
Balance being surplus/deficit carried to Corpus Fund		290,477,164.92	146,644,679.60
TOTAL (B)		497,800,071.50	411,994,316.00

Mumbai,

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Date : 14/10/2014

sd/- PRINCIPAL SECRETARY	sd/- MEMBER	sd/- MEMBER
		sd/- CHAIRPERSON

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION
SCHEDULES FORMING PART OF BALANCE SHEET

SCHEDULE - 1 : CORPUS / CAPITAL FUND

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
Balance as at the beginning of the year	860,734,264.80	714,089,585.19
Add: Contributions towards Corpus/ Capital Fund		
Add/ (Deduct): Balance of net income/ (expenditure) transferred from the Income and Expenditure Account	290,477,164.92	146,644,679.60
Balance as at the year-end	1,151,211,429.72	860,734,264.80

SCHEDULE - 2 : RESERVE AND SURPLUS

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Capital Reserve		
As per last Account	—	—
Addition during the year	—	—
Less: Deductions during the year	—	—
2. Special Reserves		
As per last Account	—	—
Addition during the year	—	—
Less: Deductions during the year	—	—
3. General Reserve		
As per last Account	—	—
Addition during the year	—	—
Less: Deductions during the year	—	—
TOTAL	NIL	NIL

SCHEDULE - 3 : EARMARKED / ENDOWMENT FUNDS

(Amount in Rupees)

	Fund-wise break up				Totals	
	Fund WW	Fund XX	Fund YY	Fund ZZ	2013-14	2012-13
a) Opening balance of the funds	-	-	-	-	-	-
b) Additions to the Funds:	-	-	-	-	-	-
(i) Donations/grants	-	-	-	-	-	-
(ii) Income from investments made on account of funds	-	-	-	-	-	-
(iii) Other additions (specify nature)	-	-	-	-	-	-
Total (a+b)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
c) Utilisation/Expenditure towards objectives of funds						
i) Capital Expenditure	-	-	-	-	-	-
- Fixed Assets	-	-	-	-	-	-
- Others	-	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-	-
ii) Revenue Expenditure	-	-	-	-	-	-
- Salaries, Wages and allowances etc.	-	-	-	-	-	-
- Rent	-	-	-	-	-	-
- Other Administrative Expenses	-	-	-	-	-	-
Total	-	-	-	-	-	-
TOTAL (c)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Net balance as at the year- end (a+b-c)	NIL	NIL	NIL	NIL	NIL	NIL

- Notes**
- 1) Disclosures shall be made under relevant heads based on conditions attaching to the grants.
 - 2) Plan Funds received from the Central / State Governments are to be shown as separate Funds and not to be mixed up with any other Funds.

SCHEDULE - 4 : SECURED LOANS AND BORROWINGS

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
a) Terms Loans	-	-
b) Interest accrued and due	-	-
4. Banks	-	-
a) Term Loans	-	-
- Interest accrued and due	-	-
b) Other Loans (specify)	-	-
- Interest accrued and due	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and loans	-	-
7. Others (Specify)	-	-
TOTAL	NIL	NIL
Note: Amounts due within one year		

SCHEDULE - 5 : UNSECURED LOANS AND BORROWINGS
(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Central Government	-	-
2. Government of Maharashtra	-	-
3. Financial Institutions	-	-
4. Banks:	-	-
a) Term Loans	-	-
b) Other Loans (specify)	-	-
5. Other Institutions and Agencies	-	-
6. Debentures and Bonds	-	-
7. Fixed Deposits	-	-
8. Others (specify)	-	-
TOTAL	NIL	NIL
Note: Amounts due within one year		

SCHEDULE - 6 : CURRENT LIABILITIES AND PROVISIONS
(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
A. CURRENT LIABILITIES		
1. Acceptances	-	-
2. Sundry Creditors:-		
(a) For Goods	-	-
(b) Others	6,208,180.00	14,576,427.00
3. Advances Received (Fees Received in Advance)	30,812,000.00	23,247,000.00
4. Interest accrued but not due on:		
(a) Secured Loans/borrowings	-	-
(b) Unsecured Loans/borrowings	-	-
5. Statutory Liabilities:		
(a) Overdue	-	-
(b) Others		
(i) MERC Employees PPF Payable	6,690.00	6,690.00
(ii) Recoveries From Salaries	51,521.00	269,620.00
(iii) TDS Payable	1,277,201.00	1,797,520.00
(iv) Excess DA Recovered From Staff	-	-
(v) Professional Tax	8,400.00	10,300.00
(vi) Employees Provident Fund	407,573.00	-
6. Other Current Liabilities:		
Earnest Money Deposits	525,000.00	410,000.00
Security Deposits	426,090.00	616,199.00
TOTAL (A)	39,722,655.00	40,933,756.00
B. PROVISIONS		
1. For Taxation	-	-
2. Gratuity	6,453,673.08	3,664,830.08
3. Superannuation/ Pension	-	-
4. Accumulated Leave Encashment	6,007,916.00	4,593,362.00
5. Trade Warranties/ Claims	-	-
6. Medical Reimbursement	-	-
7. Outstanding Expenses	6,878,759.94	31,419,288.00
TOTAL (B)	19,340,349.02	39,677,480.08
TOTAL (A+B)	59,063,004.02	80,611,236.08

Schedule – 7 : FIXED ASSETS

DEPRECIATION	GROSS BLOCK				DEPRECIATION			NET BLOCK				
	Rate of Dep.	Cost at the year beginning	Total	Addition during the year	Deduction/ Adjustments during the year	Cost at the year end	As at the beginning of the year	Depreciation for the year	Deductions/ Adjustments during the year	Total up to the year end	As at the current year end	As at the previous year end
A. FIXED ASSETS :												
1. Land												
2. Building:												
3. Plant & Machinery & Equipment												
4. Vehicles												
5. A) Furniture, fixtures	10%	72,578.00	72,578.00	139,950.00	-	750.00	73,328.00	72,557.00	750.00	-	73,307.00	21.00
Addition Less Than Rs. 5,000	100%	2,996,125.88	2,996,125.88	-	-	3,136,075.88	1,314,537.07	308,863.59	-	1,623,406.65	1,512,669.22	1,681,588.81
Addition More Than Rs. 5,000												
B) Interior Renovation	10%	8,238,698.00	8,238,698.00	7,713,886.00	6,288,975.00	9,663,608.00	5,079,133.95	1,374,836.80	-3,458,239.00	2,995,731.75	6,667,877.25	3,159,564.05
6. Office equipment	15%	24,949.00	24,949.00	12,59,274.00	344,179.00	19,608.00	44,557.00	24,947.00	19,608.00	-	44,555.00	2,00
Addition Less Than Rs. 5,000	100%	1,259,274.00	-	-	-	4,350.00	1,599,153.00	973,164.44	213,606.10	-	1,186,770.54	412,382.46
Addition More Than Rs. 5,000												
7. A) Computer / peripherals	60%	20,005.00	20,005.00	636,706.00	41,650.00	8,184,712.39	29,670.00	20,000.00	9,665.00	-	29,665.00	5,00
Addition Less Than Rs. 5,000	100%	7,589,686.39	7,589,686.39	-	-	-	6,993,025.39	820,644.00	-	-	-	
Addition More Than Rs. 5,000												
B) Softwares	60%	247,285.00	247,285.00	-	25,199.00	-	272,484.00	247,285.00	7,605.00	-	254,890.00	17,594.00
8. Electrical installations	10%	4,661,605.00	4,661,605.00	75,873.00	-	4,737,478.00	398,318.75	467,825.50	-	856,144.25	3,871,333.75	4,263,286.25
9. Library books	60%	400,248.00	400,248.00	54,902.00	700.00	455,150.00	399,749.00	54,902.00	-	454,651.00	499.00	499.00
Addition Less Than Rs. 5,000	100%	1,085,312.00	1,085,312.00	278,553.00	-	1,363,165.00	775,525.00	424,050.00	-	1,199,575.00	163,590.00	309,787.00
10. Other fixed assets	15%	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
a) Air Conditioners	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
b) Telephone Instruments	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Addition Less Than Rs. 5,000	100%	12,570.00	12,570.00	451,273.00	627,668.00	9,389.00	21,959.00	12,568.00	9,389.00	-	21,957.00	2,00
Addition More Than Rs. 5,000		412,730.00	412,730.00	451,934.00	-	-	864,664.00	238,229.36	92,056.50	-	330,295.88	534,368.13
c) Telephone & EPBX System	-	627,668.00	627,668.00	-	-	-	627,668.00	165,734.60	-	165,734.60	461,934.40	174,500.63
Total of Current Year		27,648,735.27	27,648,735.27	9,760,594.00	6,335,625.00	31,073,704.27	16,714,774.37	3,803,817.49	-3,458,239.00	17,060,353.06	14,013,351.21	10,933,980.70
B. Capital work-in-progress		52,422,639.00	52,422,639.00	-	-	52,422,639.00	-	-	-	-	52,422,639.00	52,422,639.00
TOTAL		80,071,374.27	80,071,374.27	9,760,594.00	6,335,625.00	33,496,343.27	16,714,774.51	3,803,817.49	-3,458,239.00	17,060,353.06	66,435,990.21	63,356,592.70

(Note to be given as to cost of assets on hire purchase basis included above)

Note: Deductions/ Adjustments during the year is depreciation for the year 2012-13, as in the year 2012-13 interior of Rs. 73,44,147 has not been capitalised in the year 2012-13 and the same has been capitalised in the year 2013-14

SCHEDULE - 8 : INVESTMENT FROM EARMARKED / ENDOWMENT FUNDS

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. In Government Securities	-	-
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
TOTAL	NIL	NIL

SCHEDULE - 9 : INVESTMENT - OTHERS

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. In Government Securities	-	-
2. Other approved Securities	-	-
3. Shares	-	-
4. Debentures and Bonds	-	-
5. Subsidiaries and Joint Ventures	-	-
6. Others (to be specified)	-	-
TOTAL	NIL	NIL

Schedule -10 : CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES, ETC.

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
A. CURRENT ASSETS:		
1. Sundry Debtors:		
(a) Debts Outstanding for a period exceeding six months	-	-
(b) Others	-	-
2. <u>Cash balances in hand</u> (including cheques/drafts and imprest)	30,195.00	67,902.00
3. Bank Balances		
(a) <u>With Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts (SBI)	-	-
- On Deposit Accounts	968,487,068.91	688,596,604.00
- On Savings Accounts (SBI Fees & Cost Recovered)	47,721,982.07	27,372,927.57
(b) <u>With non-Scheduled Banks:</u>		
- On Current Accounts	-	-
- On Deposit Accounts	-	-
- On Savings Accounts	-	-
4. <u>Post Office-Savings Accounts</u>	-	-
5. <u>Tax Deducted at Source</u>	40,981,316.00	31,553,333.00
TOTAL (A)	1,057,220,561.98	747,590,766.57

SCHEDULE-10: CURRENT ASSETS, LOANS, ADVANCES ETC. (CONTD.) (*Amount in Rupees*)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
B. LOANS, ADVANCES AND OTHER ASSETS		
1. Loans:		
(a) Staff	274,667.00	507,942.00
(b) Other Entities engaged in activities/objectives similar to that of the Entity	-	-
(c) Other(Specify)	-	-
2. Advances and other amounts recoverable in cash or in kind or for value to be received:		
(a) On Capital Account	-	-
(b) Prepayments	-	-
(c) Others	18,930,805.54	73,193,055.55
(d) Recoveries from Salaries	-	-
3. Income Accrued:		
(a) On Investments from Earmarked/ Endowment Funds	-	-
(b) On Investments – Others	67,412,409.00	56,697,138.00
(c) On Loans and Advances	-	-
(d) Annual Licence Fees Receivable	-	-
4. Claims Receivable	-	-
TOTAL (B)	86,617,881.54	130,398,135.55
TOTAL (A+B)	1,143,838,443.52	877,988,902.12

SCHEDULE - 11 : GRANTS/ SUBSIDIES (*Irrevocable Grants/ Subsidies Received*)

(*Amount in Rupees*)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Central Government	-	-
2. State Government	180,000.00	100,000.00
3. Government Agencies	-	-
4. Institutions/Welfare Bodies	-	-
5. International Organisations	-	-
6. Others (Specify)	-	-
TOTAL	180,000.00	100,000.00

SCHEDULE - 12 : FEES AND CHARGES

(*Amount in Rupees*)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Fees for Initial Licence	500,000.00	-
2. Fees for Annual Licence	383,751,366.00	313,291,000.00
3. Fees for Trading Licence	-	-
4. Fees for Inspection	302.00	-
5. Fees for Documents	5,010.00	13,841.00
6. Fees for Annual Performance Review	500,000.00	-
7. Fees for Annual Tariff Review	1,100,000.00	-
8. Fees for RTI	983.00	1,674.00
9. Fees for Determination of Tariff	500,000.00	42,335.00
10. Fees for Inspection	-	-
11. Fees for filing application	15,919,570.00	19,594,250.00
TOTAL	402,277,231.00	332,943,100.00

Note: Fees and charges are payable for every application made to the Commission at the rates prescribed in Schedule 1 of Maharashtra Electricity Regulatory Commission (Fees and Charges) Regulations, 2004.

SCHEDULE - 13 : INCOME FROM INVESTMENTS

(Amount in Rupees)

(Income on Investment From Earmarked/ Endowment Funds transferred to Funds)

	Investment from Earmarked Fund		Investment - Others	
	2013-14	2012-13	2013-14	2012-13
1) Interest				
(a) On Government Securities	-	-	-	-
(b) Other Bonds/Debentures	-	-	-	-
2) Dividends:				
(a) On Shares	-	-	-	-
(b) On Mutual Fund Securities	-	-	-	-
3) Rents	-	-	-	-
4) Others (Specify)	-	-	-	-
TOTAL	NIL	NIL	NIL	NIL
Transferred to Earmarked/Endowment Funds	NIL	NIL	NIL	NIL

SCHEDULE - 14 : INTEREST EARNED

(Amount in Rupees)

Interest Earned	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. On Term Deposits		
(a) With Scheduled Banks	94,110,742.50	77,353,630.00
(b) With Non-Scheduled Banks	-	-
(c) With Instruments	-	-
(d) Others	-	-
2. On Savings Accounts		
(a) With Scheduled Bank	1,140,597.00	1,158,640.00
(b) With Non-Scheduled Bank	-	-
(c) Post Office Savings Accounts	-	-
(d) Others	-	-
3. On Loans		
(a) Employees/Staff	-	-
(b) Others	-	-
4. Interest on Debtors & Others Receivables	-	-
TOTAL	95,251,339.50	78,512,270.00

SCHEDULE - 15 : OTHER INCOME

(Amount in Rupees)

	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Disposal of assets		
(a) Owned assets	-	-
(b) Assets acquired out of grants or received free of cost	-	-
2. Sale of old news papers	64,836.00	1,780.00
3. Sale of publication	-	-
4. Misc. Receipts	26,665.00	537,166.00
TOTAL	91,501.00	538,946.00

SCHEDULE - 16 : ESTABLISHMENT EXPENDITURE

(Amount in Rupees)

Establishment Expenditure	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1. Pay & Allowances of Chairperson & Members	5,358,479.00	2,679,706.00
2. Pay & Allowances of officers and establishments	23,951,919.00	24,278,770.00
3. Best Salary Reimbursement	-	-
4. Residential Rent	1,279,000.00	-
5. Peon Allowance	422,400.00	735,550.00
6. Overtime Allowance	483,558.00	384,032.00
7. Medical and Health Care facilities	558,352.00	423,779.00
8. Tuition Fees	-	-
9. Leave Travel Concession	220,836.00	54,262.00
10. Staff Welfare expenses	-	-
A) Canteen Expenses	464,683.00	445,729.00
B) Entertainment Expenses	15,920.00	19,407.00
11. Expenses on employees retirement and terminal benefit	-	-
12. Pension, Gratuity and Leave Salary contribution	5,005,250.00	3,134,302.00
13. Employer's Share of PF Contributions	2,614,113.00	1,884,879.00
14. Group Insurance Scheme	-	-
15. Incentives for reimbursement of expenses	396,800.00	15,000.00
16. Any Other Allowance	313,100.00	766,656.00
TOTAL	41,084,410.00	34,822,072.00

SCHEDULE - 17 : OTHER ADMINISTRATIVE EXPENDITURE

(Amount in Rupees)

Sr. No.	Other Administrative Expenses	CURRENT YEAR 2013-14	PREVIOUS YEAR 2012-13
1.	Purchases	-	-
2.	Consultancy Charges	37,950,749.00	117,107,106.00
3.	Electricity and Power	1,066,394.00	949,669.00
4.	Water charges	-	-
5.	Insurance	-	-
6.	Rent, Rates and Taxes	66,211,290.00	61,516,905.00
7.	Vehicles Running and Maintenance and Insurance	772,482.00	394,632.00
8.	Postage, Telephone & Communications	976,940.00	1,095,676.00
9.	Traveling Conveyance Expenses		
	(a) Domestic Tour	2,654,789.00	1,168,090.00
	(b) Foreign Tour	522,822.00	833,377.00
	(c) Local Conveyance	131,033.00	102,989.00
10.	Expenses on Seminar / Workshop / Training	1,609,933.00	3,332,891.00
11.	Membership/Subscription Expenses	700,000.00	733,000.00
12.	Expenses on Fees (Legal)	11,165,844.00	12,876,652.00
13.	Meeting Expenses	1,392,534.00	962,752.00
14.	News Papers & Periodicals	32,963.00	52,955.00
15.	House Keeping Expense	1,410,419.00	1,380,684.00
16.	Advertisement and Publicity	2,835,462.00	2,860,735.00
17.	Printing, Stationery & Xerox	1,657,919.00	1,361,314.00
18.	Vehicle Lease Rental	1,099,739.00	639,630.00
19.	Public Hearing Expense	739,364.00	1,692,660.00
20.	Miscellaneous Expense	354,418.09	417,419.50
21.	Repairs and Maintenance		
	(a) Building	-	-
	(b) Machinery	132,342.00	269,904.00
	(c) Furniture and Fixtures	1,678,615.00	2,254,390.00
22.	Audit Fees (Internal Auditor)	40,000.00	40,000.00
23.	Stipendary Regulatory Analysts Expenses	2,201,828.00	2,377,646.00
24.	Consumer Advocacy Programme	-	-
25.	Loss On Sale Of Asset	-	-
26.	Fixed Asset written off	2,096,322.00	
	TOTAL	139,434,201.09	214,421,076.50

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

RECEIPTS & PAYMENTS ACCOUNT FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2014

RECEIPTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.	PAYMENTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.
OPENING BALANCE	716,037,433.57	573,588,305.07	EXPENSES		
(a) Cash on Hand	67,902.00	29,690.00	(a) Establishments Expenses	39,163,154.00	32,912,789.00
(b) Bank Balancecs (SBI)			(i) Pay & Allowances of Chairman & Members & Secretary Of Commission	5,649,258.00	2,679,706.00
(i) In Current A/C			(ii) Pay & Allowances of Officers & Staff	24,981,105.00	23,352,081.00
(ii) in Deposit A/C	688,596,604.00	571,375,317.00	(iii) Bonus & Honorarium		
(iii) Savings A/C	27,372,927.57	2,183,298.07	(iv) Overtime Allowances	520,438.00	420,321.00
GRANTS RECEIVED	180,000.00	-	(v) Medical & Health Care facilities	558,352.00	423,779.00
(a) Grants from GoM	180,000.00	-	(vi) Any Other		
(b) From Other Sources (Details)			Resident Rent for Member	1,070,000.00	102,500.00
Grants for Capital Expenditure			Salary reimbursed to BEST Employees		
Grants for Revenue expenditure			Leave Travel Concession		54,262.00
INCOME ON INVESTMENTS FROM			Peon Allowances	480,000.00	703,770.00
(a) Earmarked / Endow. Funds			Incentives	297,600.00	15,000.00
(b) Own Funds (Other Investments)			Other Allowances (Tel. & Periodical)	320,250.00	481,437.00
TO RECEIPTS OF THE			(vii) Contribution to P F	2,422,766.00	1,757,777.00
COMMISSION	442,278,141.00	353,771,100.00	(viii) Contribution to any other Fund		
(a) Fees charged by the Commission			(ix) Staff Welfare	520,857.00	453,313.00
(i) Fees for Initial License	500,000.00	-	(x) Expenses on Employees		234,788.00
(ii) Fees for Annual Licenses	421,751,776.00	334,119,000.00	retirement & terminal benefits		
(iii) Fees for Trading Licenses			(xi) Stipendiary Regulatory Analyst Exp.	2,342,528.00	2,234,055.00
(iv) Fees for RTI	983.00	1,674.00			
(v) Fees for Documents	5,010.00	13,841.00	(b) OTHER ADMINISTRATIVE		
(vi) Fees for APR	1,500,000.00	-	EXPENSES	158,424,602.50	213,733,184.50
(vii) Fees for Inspection	302.00	-	(i) Purchases		
(viii) Fees for Filing Application	15,919,570.00	19,594,250.00	(ii) Cartages & Carriage Inwards		
(ix) Fees for Recruitment Application	500.00	42,335.00	(iii) Electricity & Power	1,058,110.00	889,814.00
(x) Fees for Annual Tariff Review	1,100,000.00	-	(iv) Water Charges		
(xi) Fees for Determination of Tariff	1,500,000.00	-	(v) Insurances		
(b) Interest Received	76,597,303.91	55,140,899.00	(vi) Repairs & Mainte. & Rennovation	2,058,230.00	2,171,483.00
(i) On Bank deposits	76,597,303.91	55,140,899.00	(vii) Rent Rates & Taxes	66,211,290.00	67,588,083.00
(ii) On Loans , advances to			(viii) Vehicles Running & Maintenences	801,656.00	398,581.00
employees etc.			(ix) Postage Tel. & Communication	416,103.00	496,547.00
(c) Other Income	91,501.00	543,383.00	(x) Printing & Stationery	1,056,703.00	1,017,406.00
(i) Miscellaneous Receipts	91,501.00	543,383.00	(xi) Travelling & Conveyance		
(d) Investments			Foreign Travel	522,822.00	798,409.00
(i) to face value of investments encashed			Domestic Travel	2,709,839.00	1,363,934.00
(ii) Interest on investments			Conveyance	133,256.00	102,600.00
BALANCE C/F	1,235,184,379.48	983,043,687.07	(xii) Expenses on Seminar/Workshops	3,680.00	18,296.00
			(xiii) Training Course Expenses	1,607,328.00	3,721,843.00
			(xiv) Subscription expenses	700,000.00	733,000.00
			(xv) Expenses on Fees		
			(xvi) Auditors remuneration	47,206.00	58,719.00
BALANCE C/F					
				197,587,756.50	246,645,973.50

RECEIPTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.	PAYMENTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.
BALANCE B/F	1,235,184,379.48	983,043,687.07	BALANCE B/F	197,587,756.50	246,645,973.50
RECOVERY OF ADVANCES			(xvii) Hospitality Expenses	-	-
FROM STAFF	1,735,925.00	1,701,703.00	(xviii) Professional Charges	71,343,118.00	124,819,754.00
(i) House building advances	40,266.00	37,969.00	(xix) News papers / Periodicals	45,567.00	47,610.00
(ii) Motor Car/ Personal computer	45,910.00	31,600.00	(xx) Irrevocable balances written off		
advance/Scooter / Motor cycle advances			(xxi) Advertisement & Publicity	3,468,076.00	2,612,615.00
(iii) Other Advances			(xxii) Others		
Loan Instalment		27,600.00	Bank Charges	15,109.50	53,835.50
Advances for Expenses	1,589,755.00	1,569,284.00	Office Expenses	1,448,145.00	1,519,280.00
Advances against Salary			Rental for Equipment	408,436.00	347,279.00
(iv) Festival Advances	60,000.00	35,250.00	Consumable Office Equipment		
RECOVERY OF CONTINGENT ADVANCES	-	-	Vehicle Lease Rental	1,073,156.00	767,556.00
(i) Advance To PWD	-	-	Public Hearing Expenses	829,252.00	1,948,617.00
(ii) Advance to Supplies	-	-	Meeting Expenses	1,496,954.00	943,891.00
(iii) Other Advance	-	-	Internet Expenses	623,997.00	547,825.00
TO OTHER DEPOSITS	2,937,527.00	450,000.00	Web site Expenses	15,500.00	57,089.00
(a) Security Deposit	1,413,362.00	250,000.00	Computer Expenses	60,039.00	157,111.00
(b) Earnest Money Deposit	115,000.00	200,000.00	Misc Expenses	360,077.00	552,007.00
(c) Any other Deposit			(xxiii) Reco Adjustment A/c	-89,047.00	
Telephone Deposit					
Other Deposits	1,409,165.00				
TO REMITTANCES RECEIPTS	18,751,628.00	23,232,155.00	FEES REFUNDED	-	-
(a) Recovery from Deputationists			INVESTMENTS & DEPOSITS MADE	4,522,419.00	9,438,445.00
(b) License Fees	39,416.00	39,764.00	(a) Investments		
(c) Income Tax (TDS)	15,907,709.00	20,741,428.00	(i) Out of Earmarked / Endow Funds		
(d) Surcharge	-	-	(ii) Out Of Own fund		
(e) Sales Tax	-	-	(b) Deposits		
(f) Central Government Health Scheme	-	-	(i) Security Deposits	201,250.00	6,358,535.00
(g) Postal life insurance	-	-	(ii) Earnest Money Deposits		1,050,000.00
(i) Any other			(c) Advance to Suppliers	4,321,169.00	2,029,910.00
General Provident Fund	430,000.00	265,894.00	ADVANCE TO STAFF	1,974,071.00	2,224,511.00
Group Insurance Scheme	16,320.00	15,360.00	(i) House building advances		22,910.00
Profession Tax	113,000.00	107,700.00	(ii) Motor Car/ Personal computer	90,000.00	3,600.00
MERC Employees PF Share	2,152,258.00	1,793,309.00	advance/Scooter / Motor cycle advances		
Quarter Rent	16,975.00	26,208.00	(iii) Festival Advances	50,000.00	70,000.00
House Rent Allowance	-	156,705.00	(iv) Other Advances		
Central Provident Fund	25,397.00	85,787.00	Loan Instalment		
CM Relief Fund	50,553.00	-	Advance for Expenses	1,834,071.00	2,128,001.00
Advance against Salary			Advance against Salary		
REIMBURSEMENT AND REFUND					
AGAINST EXPENSES	239,822.00	2,934,537.00	RECOVERY OF CONTINGENT		
(i) Professional Fees	3,253.00	341,227.00	ADVANCES		
(ii) Office Expenditure	77,208.00	159,316.00	(i) Advance To PWD		
(iii) Tours & Travelling	35,971.00	177,914.00	(ii) Advance to Supplies		
(iv) Rent, Rates & Taxes	-	1,450,515.00	(iii) Other Advance		
(v) Other Expenses	107,506.00	805,565.00	Refund Of Fees		
(vi) Advertisement Expenses	15,884.00	-			
BALANCE C/F	1,258,849,281.48	1,011,362,082.07	BALANCE C/F	204,084,246.50	258,308,929.50

RECEIPTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.	PAYMENTS	2013-14 Rs.	2012-13 Rs.
BALANCE B/F	1,258,849,281.48	1,011,362,082.07	BALANCE B/F	204,084,246.50	258,308,929.50
RECOVERY OF FIXED ASSETS	228,565.00		OTHER REMITTANCES	20,808,841.00	23,002,345.00
(a) Land			(a) GPF/CPF	457,922.00	199,220.00
(b) Building			(b) License Fees		45,700.00
(c) Furniture & Fixtures			(c) Income Tax (TDS)	17,942,356.00	20,361,248.00
(d) Machinery & Equipments			(d) Central Government Health Scheme		
(e) Motor Vehicles			(e) Postal life insurance		
(f) Books & Periodicals	700.00		(f) GIS	15,960.00	13,200.00
(g) Capital Work In Progress			(g) Any Other Recoveries		
(h) Any Other			General Provident Fund		210,894.00
Office Equipment	4,300.00		Loan Recovery Payment		6,600.00
Interior Renovation			Profession Tax	114,900.00	97,400.00
Computers	223,565.00		MERC Employees PF Contributions	2,141,083.00	1,598,547.00
Telephone Instruments			Quarter Rent	19,159.00	24,024.00
EPBX System			House Rent Allowance		445,512.00
Electrical Installation			CM Relief Fund	50,553.00	
			HBA	27,492.00	
			Housing License Fee	39,416.00	
			CONTRIBUTIONS	15,529,066.00	12,533,000.00
			(a) Pension & Gratuity Fund	897,066.00	
			(b) Leave Salary & pension Contribution		
			(c) Other Contribution		
			Grants To Ombudsman	14,632,000.00	12,533,000.00
			EXPENDITURE ON		
			FIXED ASSETS	2,416,447.00	1,480,374.00
			(a) Land		-
			(b) Building		-
			(c) Furniture & Fixtures	140,700.00	1,125.00
			(d) Machinery & Equipments		-
			(e) Motor Vehicles		-
			(f) Books & Periodicals	333,455.00	462,896.00
			(g) Capital Work In Progress		-
			(h) Any Other		
			Office Equipment	363,787.00	141,489.00
			Interior Renovation	369,739.00	-
			Computers	671,570.00	2,399.00
			Telephone Instruments	461,323.00	-
			EPBX System		-
			Electrical Installation	75,873.00	872,465.00
			CLOSING BALANCE	1,016,239,245.98	716,037,433.57
			(a) Cash on Hand	30,195.00	67,902.00
			(b) Bank Balancescs (SBI)		
			(i) In Current A/C		
			(ii) in Deposit A/C	968,487,068.91	688,596,604.00
			(iii)Savings A/C	47,721,982.07	27,372,927.57
TOTAL (Rs)	1,259,077,846.48	1,011,362,082.07	TOTAL (Rs)	1,259,077,846.48	1,011,362,082.07

FOR MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

Mumbai,

Date : 14/10/2014

sd/-
PRINCIPAL SECRETARY

sd/-
MEMBER

sd/-
MEMBER

sd/-
CHAIRPERSON

MAHARASHTRA ELECTRICITY REGULATORY COMMISSION

NOTES TO THE ACCOUNTS AND SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

NOTES TO THE ACCOUNTS

1. The Maharashtra Electricity Regulatory Commission (hereinafter referred to as "Commission") was established on 5th August 1999 under Section 17 of the Electricity Regulatory Commission Act, 1998 and started functioning w.e.f. from 12th August 1999.

2. MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011 were approved by the Industries, Energy and Labour Department, and Government of Maharashtra in December 2011. Accordingly, the Balance Sheet, Income & Expenditure account have been drawn up in the format prescribed therein.

The significant impact of the above Rules on accounting policies is as follows:

- The Rules emphasize on Mercantile System of Accounting as against the Cash System of Accounting followed by the Commission up to the financial year 2005-06.
- The Government Grants apportioned to Fixed Assets are to be shown as deduction from the Gross Value of such assets concerned in arriving at its book value and where the grants related to specific assets equal to the whole/ virtually whole of the cost of such assets then these assets are to be shown in the Balance Sheet at nominal value.
- Fixed assets received by way of non monetary grants (other than towards the Corpus Fund) are to be capitalized at value stated by corresponding credit to Capital Reserve.
- Depreciation is to be provided on Straight Line Method as per the rates specified in Income Tax Act, 1961.
- Depreciation is to be provided on pro rata basis with reference to the month in which the

asset is added. Further, Depreciation is provided on the opening value of block i.e. in case of excess depreciation than the opening value of block, it is restricted to the value of block to avoid the negative effect of the same.

3. Further, the financial accounts are prepared on the basis of significant accounting polices laid down in the above referred "MERC (Maintenance of Accounts) Rules, 2011" and Accounting standard prescribed by Institute of Chartered Accountants of India ('ICAI'). These significant accounting polices differ in certain cases from accounting standard prescribed by the ICAI. However polices and formats approved by the Commission and CAG respectively have been followed. We feel that the format prescribed under the above referred Rules satisfy the requirement of giving true and fair view of the activities and state of affairs of the Commission.

4. The Comptroller & Auditor General has completed the audit of accounts for the Financial Years up to 2012-13. Various suggestions made in the Audit Reports have been considered/ incorporated in the accounts.

5. Receipts such as application fees and fees for review of tariff order/proposal/tariff determination, filing fees for application and sale of various application/orders/drafts and regulations etc and various charges received and interest received on STDR are treated as income of the Commission.

6. Loans, Deposits and Other Current liabilities are subject to confirmation.

7. Figures of the previous years have been regrouped / rearranged whenever necessary in order to make the accounts presentable to suit the guidelines.

SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

The Significant Accounting Policies prescribed under "MERC (Maintenance of Accounts) Rules 2011" are as under:

1. Annual Accounts

The Annual Statements of Accounts are prepared in the Format prescribed by the Ministry of Industries, Energy & Labor of Government of Maharashtra.

2. Fund

Fund means 'Maharashtra Electricity Regulatory Commission Fund' as provided under Section 103 of 'The Electricity Act, 2003' under the head "Reserves and Surplus".

3. Method of Accounting

The financial statements are prepared on the basis of historical cost convention unless otherwise stated and on accrual basis method of accounting.

4. Maintenance of Accounts

The accounts are maintained on double entry book keeping system.

5. Revenue Recognition

- a) The Government grant in the nature of contribution towards capital cost of setting up the project has been treated as Capital reserve.
- b) The Government Grants in respect of specific assets acquired have been shown as deduction from the cost of related assets.
- c) The Government Grants have been accounted on realization basis.
- d) The Bank interest has been accounted on the basis of TDS certificate issued by the Banks.
- e) Receipts such as fees for annual license, documents, filing applications, grant of license and Annual Performance Review and various charges received have been shown under the

head "Fees and charges" and are accounted on accrual basis method of accounting.

6. Expenditure

- a) All cost relating to object of the Commission is debited to their respective head under the group "Other Administrative Expenditure".
- b) Establishment expense includes Pay and Allowances made to the Members, Staff, and Staff on deputation and Contractual staff.
- c) Grants given to Ombudsman are shown under head Expenditure on Grants, Subsidies etc.

7. Fixed Assets

Fixed assets are stated at cost of acquisition inclusive of inward freight, duties and taxes and incidental and direct expenses related to acquisition less depreciation.

8. Depreciation

- a) Depreciation is provided on Straight Line Method as per the rates specified in the Income Tax Act, 1961.
- b) In respect of additions to/deductions from fixed assets during the year, depreciation is considered on pro-rata basis with reference to the month in which asset is added/ sold.
- c) Assets costing Rs. 5000 or less each are fully provided.

9. Investments

Surplus fund of the Commission has been invested in short term or long term Deposits in Nationalized/ Scheduled Commercial Bank or any Financial Institutions promoted by the Government as laid down in Maharashtra Electricity Regulatory Commission (Fund) Rules, 2005.

10. Retirement benefits

- a) Liability towards Gratuity is provided on accrual basis based on actual provision as per the Gratuity Act, 1972.
- b) Provision for accumulated leave encashment

benefit to employees have been accrued and computed on the estimated basis.

11. Lease

Lease Expenses are expensed with reference to lease terms.

12. Foreign Currency Transactions

Transactions denominated in foreign currency have been accounted at the exchange rate prevailing at the date of transaction.

13. Contingent Liability

In the opinion of the Commission, there were no contingent liabilities outstanding at the end of the year except as stated below:

As per the comments of the Comptroller & Auditor General of India on the Accounts of the Commission for the year ended March 31, 2009, the Commission will have to pay Income Tax of Rs.8.90 crores (net of Tax Deducted at Source) up to the Financial Year 2008-09, if exemption

sought by the Commission under Section 10 of the Income Tax Act 1961 is not accepted.

In view of the above comments, the total contingent liability up to the Financial Year March 31, 2014 works out to Rs.31.05 crores (approx.) (net of Tax Deducted at Source).

The Commission has applied in the month of February, 2008 and February, 2012 to Income Tax Department for grant of exemption of its income from payment of income tax under section 10 on the grounds of being a statutory autonomous regulatory authority and as such no provision was made for taxation purpose in its accounts for the year.

14. Deferred Revenue Expenditure

Deferred Revenue Expenditure is written off over a period of 5 years from the year it is incurred.

15. Other Accounting Standards

Other Accounting Standards which were not applicable during the year have not been reported.



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

केंद्र क्र. १, १३ वा मजला, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र - ४००००५.

दूरध्वनी : ०२२ - २२१६ ३९६४ / ६५ / ६९ फॅक्स : ०२२ - २२१६ ३९७६

संकेत स्थळ : www.merc.gov.in, mercindia.org.in • ई-मेल : mercindia@merc.gov.in, mercindia@mercindia.org.in

Maharashtra Electricity Regulatory Commission

Center No.1, 13th Floor, World Trade Center, Cuffe Parade, Colaba, Mumbai, Maharashtra - 400005.

Tel. No.: 022 - 2216 3964 / 65 / 69 • Fax No.: 022 - 2216 3976

Website: www.merc.gov.in, mercindia.org.in • E-Mail: mercindia@merc.gov.in, mercindia@mercindia.org.in